

## Date : 11<sup>th</sup> December, 2023

То	То	٦
BSE Limited	The National Stock Exchange of India	
Phiroz Jeejibhoy Towers	Exchange Plaza, 5 <sup>th</sup> Floor, Plot No. C/1	
Dalal Street, Fort,	G Block, Bandra Kurla Complex,	
Mumbai 400 001	Bandra East, Mumbai 400 051	
Scrip Code : 523628	Scrip Symbol : PODDARHOUS	

### Subject : Published AGM Notice for 2023

### Dear Sir / Madam

Attached herewith please find the Notice of the 41<sup>st</sup> Annual General Meeting of the members of the Company published in Free Press Journal and Navshakti newspapers on Sunday, 10<sup>th</sup> December, 2023.

As per the Notice, the 41<sup>st</sup> Annual General Meeting of the members of the Company is scheduled to be held on Saturday, 30<sup>th</sup> December, 2023 at 03. 00 p m through Video Conferencing or any other Audio Visual Means.

The said notice has been mailed to the members of the Company and uploaded on the portal of BSE and NSE and on the website of the Company.

You are requested to take the above on record and acknowledge receipt.

Thanking You, Yours faithfully

For Poddar Housing and Development Limited

207

Haroon Mansuri Company Secretary

Encl : a/a



Corporate Office : Poddar Group Building, Mathuradas Mill Compound, 126, N. M. Joshi Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013, India. Tel: 022 6616 4444 | www.poddarhousing.com | CIN - L51909MH1982PLC143066

DESCRIPTION OF PROPERTY e fully paid up shares of Rs.50/- each Lands End Co-operative Housing ciety Limited bearing Distinctive Nos. 1 to 375 (both inclusive) under Share tificate No.75 with right to use, enjoy, cupy and possess the residential Flat	2	Palghar	Vasai	Virar	265/1/1 Bh. No./11	Private	Non- Agriculture	0.0011	Ranjana Harishchandra Mi Harishchandra Mhatre, N Mhatre, Ranjana Pandharir Jayanti Narayan Chaudha Govind Mhatre, Rajani Rames Hemlata Vinay Raut, Hem Mhatre, Nilesh Rames Umesh Ramesh Mhatre Pandurang Mhatre, Vijay Mhatre	likita Abhay nath Thakur rl, Dinanath car Govind h Mhatre, ant Ramesh h Mhatre, e, Jagdish Nandan
. 22-A, admeasuring 1676.038 sq. ft. pet area, on the 22nd floor alongwith	3	Paighar	Vasai	Virar	268/2/A	Private	Unauthorized Construction	0.0143	Aashish Krushna Chau	dhari
touble closed garage bearing nos. C8 C9 admeasuring approximately 5.314 sq. ft. situated on the ground or of the building known as "Lands d Apartment" belonging to Lands End	4	Palghar	Vasai	Virar <b>j</b>	<b>↓</b> 268/2/B	Private	Agriculture (Barren)	0.0084	Madhusudan Jayram Cha Krushna Chaudhari, Niran Chaudhari, Vaishali Vinay Chetan Vartak, Aashis Chaudhari, Harshad Chaudhari, Anuja Atul Saw	jan Krushna Patil, Swati h Krushna Aatmaram
-operative Housing Society Limited, ich building stands on the land aring C.S. No.194 and 196 of Malabar	5	Paighar	Vasai	Virar	268/1	Private	Agriculture (Barren)	0.0017	Aashish Krushna Chau	
d Cumballa Hill division in the City of imbai and Registration Sub-District of imbai.	6	Palghar	Vasai	Kopari	8	Private	Non- Agriculture	0.0430	Rakesh Kumar K. Wadhaw M/s. Privilege Power and Ir Pvt. Ltd.	
ed this 9th day of December, 2023 Ila & Mulla and Craigle Blunt & Caroe Sd/- Mr. H. N. Vakil	Ins	ubstance c	of Section	20 (F), s	ub-section (4)	of Railway.	Act 1989 (24 o	ve Gazette No of 1989), the in	[F.No. WNC 335/1 aar Singh, Chief Engineer (Co otification No.4937 dated 0 terested persons are hereby in	nstruction)- I 04-12-2023 nformed that
Partner Advocates for the Purchaser Mulia House, 51, M.G.Road, Fort, Mumbai – 400 001	the Offi	/ may subr cer, Vasai,	mit their o Killa Bur	claim in w ider Roac is Notifica	riting either in 1, Malonde, Va tion No. 4937 c	person or l sal, Ta. Vas lated 04-12	by legal practi ai, Palghar Di 2-2023 in news	oner to the Co istrict Pin 401 spaper.	ompetent Authority, namely Su 201 (Maharashtra) within 30 d nar Singh, Chief Engineer (Co tern Railway, Churchgate, Mu	ub Divisional ays from the
10/12/2013		- 50	τ			Jan			tern Railway, Churchgate, Mu	imbal
PODDAR HOUSING A Registered Offi Mathurdas Mill Compou	ce : Un ind, Lov	it No. 3-5, № ver Parel (V	Veeru Silk Vest), Mur	Mills,	)13		EISS ASSE	T RECON	STRUCTION COMPAN 2007PLC174759	a second second
	1909M	022 6616 4 H2982PLC .com   Web	143066		レイは	ler Section	13(2) of the rent of Securi	Securitisation ity interest Ac	ouse, Off CST Road, Kalina, Mu and Reconstruction of Fina t, 2002, ("the Act") read with	ncial Assets
TICE is hereby given that the 41 <sup>st</sup> Annual Ge ddar Housing and Development Limited will	neral N	leeting ("A	GM") of th	e Membe	ers of That		nentioned hereir	n below has as	nforcement) Rules 2002. signed the financial assets to Ed n its own/in its capacity as trustee o	leiweiss Asset
12.00 p.m. through Midoo Conference (") (C"	N LOH	and an abalance	escel (el conser							
nsact the businesses, as set out in the Notice	e conve	ning AGM.	The Con	npany has	sent unde	r Sec.5 of S	nder (hereinafte ARFAESI Act, 20	er referred as "E 002, EARC has	ARC"). Pursuant to the assignme stepped into the shoes of the Assig	nt agreements, gnor and all the
insact the businesses, as set out in the Notice e Annual Report along with the Notice conv rough electronic mode to the Members of th	e conve vening ne Con	ning AGM. 41* AGM o pany who	The Con on 8 <sup>™</sup> De se email	npany has cember, 2 addresse	s are by the sent sent lunde	er Sec.5 of S s, title and in erests, guan e Borrower	nder (hereinafte ARFAESI Act, 20 terests of Assign antees, pledges and EARC exerc	or referred as "E 002, EARC has nor with respect t have vested in E cises all its rights	ARC"). Pursuant to the assignme stepped into the shoes of the Assig o the financial assets along with un EARC in respect of the financial ass as the secured creditor.	nt agreements, gnor and all the iderlying securi- sistance availed
nsact the businesses, as set out in the Notice 5 Annual Report along with the Notice com- ough electronic mode to the Members of th gistered with DP/RTA, in compliance with th t, 2013 ('the Act') and Rules framed thereun	e conve vening ne Con e appli der rea	ning AGM. 41 <sup>*</sup> AGM pany who cable provi d with Gen	The Con on 8 <sup>th</sup> De se email sions of t eral Circu	npany has cember, 2 addresse he Compa ilar No. 2/	sent unde 2023, ty int s are by tr anies The 2022 Limit ffairs of So	er Sec.5 of S s, title and in lerests, guar le Borrower undersignec led ("EARC") ecurity Intere	nder (hereinafte ARFAESI Act, 20 terests of Assign antees, pledges and EARC exerc I being the Auth under the Secu ist Act, 2002. In	r referred as "E 002, EARC has for with respect thave vested in E closes all its rights horized Officer of initisation and Re exercise of pow	ARC"). Pursuant to the assignme stepped into the shoes of the Assig on the financial assets along with un ARC in respect of the financial ass as the secured creditor. of the Edelweiss Asset Reconstru- construction of Financial Assets ar ers conferred under the Section 13	nt agreements, gnor and all the iderlying securi- sistance availed ction Company nd Enforcement b (12) of the Act
Insact the businesses, as set out in the Notice e Annual Report along with the Notice com rough electronic mode to the Members of th gistered with DP/RTA, in compliance with th it, 2013 ("the Act") and Rules framed thereun ay 05, 2022 and related general circulars is (Ach) as well as circular No. SEB/HO/CFD/C sued by Securities and Exchange Board	e conve vening ne Con e appli der rea sued b MD2/( of Ind	ning AGM. 41 <sup>**</sup> AGM of pany who cable provi- d with Gen y the Minis CIR/P/2022 a ("SEBI")	The Con on 8" De se email sions of t eral Circu stry of Co /62 dateo along v	npany has cember, 2 addresse he Compa Ilar No. 2/ Irporate A I May 05, vith any	sent inght 2023, ty inf s are by tr anles The 2022 Limit ffairs of S 2022 read other Dem	ar Sec.5 of S s, title and in lerests, guar ne Borrower a undersignec led ("EARC") ecurity Intere with rule 3 o and Notice 1	nder (hereinafte ARFAESI Act, 20 terests of Assign antees, pledges and EARC exerco I being the Auth under the Secu ist Act, 2002. In f the Security Int ander section 13	r referred as "E 002, EARC has or with respect f have vested in E class all its rights horized Officer of initisation and Re exercise of pow terest (Enforcem 3 (2) of The Act,	ARC"). Pursuant to the assignme stepped into the shoes of the Assig to the financial assets along with un EARC in respect of the financial ass as the secured creditor. of the Edelweis Asset Reconstru- construction of Financial Assets ar ers conferred under the Section 13 ent) Rules, 2002, the Authorised Of calling upon the following borrowe	nt agreements, groor and all the iderlying securi- sistance availed ction Company nd Enforcement 3 (12) of the Act ficer has issued ir(s) of Assignor
nsact the businesses, as set out in the Notice a Annual Report along with the Notice com- ough electronic mode to the Members of th jstered with DP/RTA, in compliance with th t, 2013 ('the Act') and Rules framed thereun ay 05, 2022 and related general circulars is ICA') as well as circular No. SEB/HO/CFD/C ued by Securities and Exchange Board plicable Circulars issued by MCA and/or SEI rticipate in the AGM through the VC/OAVM fa	e conve vening ne Con e appli der rea sued b CMD2/C of Ind BI in th cility or	ning AGM. 41 <sup>**</sup> AGM ( ppany who: cable provi d with Gen y the Minis CIR/P/2022 a ("SEBI") s regard. M ly.	The Con on 8 <sup>th</sup> De se email sions of t eral Circu stry of Co /62 datec along v Members	npany has cember, 2 addresse he Compa ilar No. 2/ irporate A I May 05, vith any o can attend	sent unde 2023, right s are by tr anies The 2022 Limit ffairs of S 2022 read other Dem d and In c withi	er Sec.5 of S s, title and in lerests, guara le Borrower a undersignec led ("EARC") acurity Intere with rule 3 o and Notice a tioned below onnection wi n 60 days fro	nder (hereinafte ARFAESI Act, 2( terests of Assign antiese, pledges and EARC exerc I being the Autu under the Secu st Act, 2002. In f the Security Int under section 13 to repay the an th above, Notice on the publicatic	r referred as "E way and the second secon	ARC"). Pursuant to the assignme stepped into the shoes of the Assig o the financial assets along with un EARC in respect of the financial ass as the secured creditor. of the Edelweis Asset Reconstru- construction of Financial Assets ar ers conferred under the Section 13 ent) Rules, 2002, the Authorised Of calling upon the following borrowe d in the respective Demand Notice en once again, to the Borrower(s) the amounts indicated herein below	nt agreements, gnor and all the iderlying securi- sistance availed ction Company nd Enforcement (12) of the Act ficer has issued ir(s) of Assignor issued to them. to pay EARC, w, together with
nsact the businesses, as set out in the Notice a Annual Report along with the Notice conv ough electronic mode to the Members of th jistered with DP/RTA, in compliance with the t, 2013 ('the Act') and Rules framed thereun ay 05, 2022 and related general circulars is /CA') as well as circular No. SEB/HO/CFD/C ued by Securities and Exchange Board plicable Circulars issued by MCA and/or SEI tricipate in the AGM through the VC/OAVM fa e instructions for joining the AGM through V/ ting by electronic means are provided in th	e conve vening ne Con e appli der rea sued b CMD2/C of Ind BI in th cility or C / QAV e Notic	ning AGM. 41 <sup>st</sup> AGM ( pany who cable provid with Gen y the Minis CIR/P/2022 a ("SEBI") s regard. M iy. Mand the e of the A(	The Con on 8" De se email slons of t eral Circu stry of Co /62 datec along v Members process a GM. The	npany has cember, 2 addresses he Compa ilar No. 2/ irporate A I May 05, Vith any 0 can attend and mann Annual Re	sent unde 2023, right anies by tr anies The 2022 Limit ffairs of Si 2022 read 2022 read 2022 read ther Dem a n c with furth eport of pa	r Sec.5 of S s, title and in lerests, guar, e Borrower a undersigned ed ("EARC") ecurity Intere with rule 3 o and Notice t tioned below ponnection wi n 60 days fm er interest as ayment and/c	nder (hereinafte ARFAESI Act, 21 terests of Assign antees, pledges and EARC exerci- l being the Auti under the Secu- st Act, 2002. In f the Security Int ander section 13 , to repay the an th above, Notice on the publication, pay	r referred as "E 002, EARC has or with respect f have vested in E lises all its rights norized Officer c writisation and Re exercise of pow erest (Enforcem b (2) of The Act, nounts mentione e is hereby give on of this notice, valid Demand Nc valid Demand Nc	ARC"). Pursuant to the assignme stepped into the shoes of the Assig on the financial assets along with un EARC in respect of the financial ass as the secured creditor. of the Edelweiss Asset Reconstru construction of Financial Assets at ens conferred under the Section 13 ent) Rules, 2002, the Authorised Of calling upon the following borrowe d in the respective Demand Notice en once again, to the Borrower(s) the amounts indicated herein belo tice, from the date(s) mentioned be an agreement read with other docc	nt agreements, gnor and all the (derlying securi- sistance availed ction Company d Enforcement 0 (12) of the Act ficer has issued ir(s) of Assignor issued to them. to pay EARC, w, together with elow till the date uments/writings,
nsact the businesses, as set out in the Notice Annual Report along with the Notice com- ough electronic mode to the Members of the Istered with DP/RTA, in compliance with the t, 2013 ('the Act'') and Rules framed thereun ay 05, 2022 and related general circulars is ICA') as well as circular No. SEB/HO/CFD/C ued by Securities and Exchange Board plicable Circulars issued by MCA and/or SEI rticipate in the AGM through the VC/OAVM fa e instructions for joining the AGM through VU ting by electronic means are provided in thing with the Notice convening the 41 <sup>st</sup> AGM ddarhousing.com/agm egm notice.php an-	e conve vening ne Con e appli der rea sued b CMD2/C of Ind BI in th cility or C / QAV e Notic availal	ning AGM. 41 <sup>st</sup> AGM of pany who cable provid d with Gen y the Minis CIR/P/2022 a ("SEBI") s regard. M ly. 'M and the e of the Ac ole on the v	The Con on 8 <sup>th</sup> De se email sions of t eral Circu stry of Cc /62 datec along v Members process a GM. The vebsite o	Ipany has cember, 2 addresse: he Compa ilar No. 2/ rporate A I May 05, vith any of can attend and manni Annual R f the Com	sent unde 2023, ty int s are by tr anles The 2022 Limit fairs of Si 2022 read other Dem g and In c withi er for furth of papy If an	r Sec.5 of S s, title and in indersignet, guara e Borrower a undersignet with rule 3 o acurity. Intere with rule 3 o acurity.	nder (hereinafte ARFAESI Act, 2/ terests of Assign antees, pledges and EARC exerc labeling the Auth under the Secu st Act, 2002. In for Security Int ander section 13 to repay the an th above, Notice on the publicatic d detailed in the or realization, pay the said borrov	r referred as "E 002, EARC has on with respect 1 have vested in E ises all its rights norized Officer ( uritisation and Re exercise of pow elerest (Enforcem b (2) of The Act, mounts mentione e is hereby give on of this notice, said Demand Nc vable under the I wer(s). As securil by the said borro	ARC"). Pursuant to the assignme stepped into the shoes of the Assig to the financial assets along with un EARC in respect of the financial ass as the secured creditor. of the Edelweis Asset Reconstru- construction of Financial Assets ar ers conferred under the Section 13 ent) Rules, 2002, the Authorised Of calling upon the following borrowe d in the respective Demand Notice an once again, to the Borrower(s) the amounts indicated herein belo- tice, from the date(s) mentioned be pan agreement read with other doct, y for due repayment of the loan, the wer(s) respectively.	nt agreements, gnor and all the (derlying securi- sistance availed ction Company d Enforcement 0 (12) of the Act ficer has issued ir(s) of Assignor issued to them. to pay EARC, w, together with elow till the date uments/writings,
nsact the businesses, as set out in the Notice a Annual Report along with the Notice con- ough electronic mode to the Members of th gistered with DP/RTA, in compliance with the 4, 2013 ('the Act') and Rules framed thereun ay 05, 2022 and related general circulars is ACA') as well as circular No. SEB/HO/CFD/C ued by Securities and Exchange Board plicable Circulars issued by MCA and/or SEI rticipate in the AGM through the VC/OAVM fa e instructions for joining the AGM through VC ting by electronic means are provided in th and with the Notice convening the 41 <sup>st</sup> AGM ddarhousing.com/agm egm notice.php an me.co.in.	e conve vening ne Con e appli der rea ssued b CMD2/C of Ind BI in th cility or C / QAV e Notic availat d on R provisi	ning AGM. 41 <sup>st</sup> AGM of pany who: cable provided with Gen y the Minis CIR/P/2022 a ("SEBI") s regard. N dy. M and the e of the AC ble on the v TA's webs	The Con on 8 <sup>th</sup> De se email slons of t eral Circu stry of Cc /62 datec along v Aembers i process a GM. The vebsite o ite i.e. ht ion 91 of f	Ipany has cember, 2 addresse he Compa ilar No. 2/ irporate A I May 05, vith any of can attend and mann- Annual R f the Com tps://insta he Compa	sent index votes and sent votes and	rr Sec.5 of S s, title and in lerests, guar le Borrower i ee Borrower i undersignec ed ("EARC") acurity Intere with rule 3 o curity Interest with rule 3 o curity Interest and Notice tioned below onnection with n 60 days fm er interest anyment and/c been mortg N Co-Borr	nder (hereinafte ARFAESI Act, 2/ terrests of Assign antees, pledges and EARC exerc I being the Auth under the Secu st Act, 2002. In. of the Security Int under section 13 , to repay the and th above, Notice of the additional and the or realization, pay the said borrow aged to EARC b arme Of The Bo power (s)/Loan	r referred as "E 002, EARC has on with respect 1 have vested in F ises all Its rights horized Officer r oritisation and Re exercise of pow levest (Enforcem (2) of The Act, mounts mentione e is hereby give no of this notice, said Demand Nc yable under the I wer(s). As securit y the said borro porrower(s)/ Account Num	ARC"). Pursuant to the assignme stepped into the shoes of the Assig on the financial assets along with un EARC in respect of the financial asset as the secured creditor. of the Edelweiss Asset Reconstru construction of Financial Assets ar ers conferred under the Section 13 ent) Rules, 2002, the Authorised Of calling upon the following borrowe d in the respective Demand Notice on once again, to the Borrower(s) the amounts indicated herein belo tice, from the date(s) mentioned be an agreement read with other doc, y for due repayment of the loan, the wer(s) respectively. Demand Notice Date & Amount	nt agreements, gnor and all the identying securi- sistance availed ction Company nd Enforcement 0 (12) of the Act fiber has issued r(s) of Assignor issued to them. to pay EARC, w, together with elow til the date pollowing asset Details of the rust \$ Assignor EARC TRUST
nsact the businesses, as set out in the Notice Annual Report along with the Notice com- ough electronic mode to the Members of the Istered with DP/RTA, in compliance with the t, 2013 ('the Act") and Rules framed thereun ay 05, 2022 and related general circulars is ICA') as well as circular No. SEB/HO/CFD/C ued by Securities and Exchange Board plicable Circulars issued by MCA and/or SEI rticipate in the AGM through the VC/OAVM fa e instructions for joining the AGM through VU ting by electronic means are provided in thing with the Notice convening the 41 <sup>rd</sup> AGM ddarhousing.com/agm_egm_notice.php_an- ime.co.in. tice is also hereby given that pursuant to the t, 2013 ("Act") and the applicable rules frame are Transfer Books of the Company will rem 23 to Saturday, 30 <sup>m</sup> December, 2023 (both da	e conve vening ne Con e appli der rea sued b CMD2/C of Ind BI in th cility or C / QAV e Notic availat d on R provisi d there nain clo	ning AGM. 41" AGM dipany who: able provid d with Gen y the Minis IR/P/2022 a ("SEBI") s regard. M ily. M and the e of the AQ ie on the v TA's webs bons of Sect under the F sed from S	The Con on 8 <sup>th</sup> De se email slons of t eral Circc, stry of Cc /62 datec along v Members i process a GM. The vebsite o ite i.e. ht ion 91 of t Register o aturday, 2	npany has cember, 2 addresses he Compa idar No. 2/2 riporate A I May 05, vith any of can attend and mann- Annual R f the Com tps://insta he Compa f Members: 23 <sup>ed</sup> Decer	sent unde sent ight 2023, ty ini s are by tr anies The 2022 Limit ffairs of S 2022 read 2022 read 1 and In c er for furth eport of pany ffairs anies S anies No s and No f	r Sec.5 of S s, title and in in- terests, guaranterests, guaranterests, guaranterests, guaranterests, guaranterest, guaranterest	nder (hereinafte ARFAESI Act, 2 terrests of Assign antees, pledges and EARC exerc l being the Auth under the Secu st Act, 2002. In f the Security In inder section 13 , to repay the an th above, Notice or the publicatic detailed in the r realization, pay y the said borrow aged to EARC b ame Of The Bo	or referred as "E 002, EARC has 002, EARC has have vested in F bises all its rights indicated officer or initisation and Re exercise of pow exercise of pow on of this notice, said Demand Nc able under the I wer(s). As securit y the said borro porrower(s)/ Account Num HAND HARIA Mrs. DIMPLE	ARC"). Pursuant to the assignme stepped into the shoes of the Assig on the financial assets along with un EARC in respect of the financial asset as the secured creditor. of the Edelweiss Asset Reconstru construction of Financial Assets ar ers conferred under the Section 13 ent) Rules, 2002, the Authorised Of Calling upon the following borrowe d in the respective Demand Notice an once again, to the Borrower(8) the amounts indicated herein belo tice, from the date(s) mentioned be ara agreement read with other doc, y for due repayment of the loan, the wer(s) respectively. Demand Notice Date & Amount (Rupees Seventy Lakts Ninety Seven Thousand	nt agreements, gnor and all the derlying securi- sistance availed ction Company nd Enforcement (12) of the Act ficer has issued ficer has issued ficer has issued ficer has issued to pay EARC, to pay EARC, w, together with elow till the date uments/writings, o following asset Details of the rust & Assignor EARC TRUST EARC TRUST EAC TRUST EAC TRUST
nsact the businesses, as set out in the Notice Annual Report along with the Notice com- ough electronic mode to the Members of th jstered with DP/RTA, in compliance with th t, 2013 ('the Act') and Rules framed thereun wy 05, 2022 and related general circulars is (CA') as well as circular No. SEB/HO/CFD/C ued by Securities and Exchange Board plicable Circulars issued by MCA and/or SEI rticipate in the AGM through the VC/OAVM fa e instructions for joining the AGM through VC ling by electronic means are provided in th ng with the Notice convening the 41 <sup>st</sup> AGM dathousing.com/agm_egm_notice.php an me.co.in. tice is also hereby given that pursuant to the t, 2013 ("Act") and the applicable rules frame are Transfer Books of the Company will rem 23 to Saturday, 30 <sup>st</sup> December, 2023 (both da company. rsuant to the provisions of Section 108 of	e conve vening ne Con e applil der rea Sued b MD2/C of Ind BI in thi cility or C / QAV e Notic availat d on R provisi a there ain clo b there ain clo there ain clo there ai clo there ain clo there a	ning AGM. 41 <sup>st</sup> AGM dipany who: able provi able provi d with Gem y the Minis IR/P/2022 a ("SEBI") s regard. N ily. 'M and the e of the AA ble on the v TA's webs ons of Sect under the F sed from S usive) for th t and Rule	The Con on 8 <sup>th</sup> De se email slons of t eral Circo. try of Cc /62 datec along v Members process a GM. The vebsite o ite i.e. ht ion 91 of t Register o aturday, 2 e purpose e 20 of tl	npany has cember, 2 addresses the Comparison international of the Comparison can attend and manni- Annual Rif the Com the Comparison f Members 23 <sup>rd</sup> Decer e of 41 <sup>rd</sup> AC he Comparison	sent unde sent ight source in ght anies the game by transition the game by transition the the the the the the the the	r Sec.5 of S s, title and in lerests, guare lead ("EARC") celd ("EARC") curity Interest with rule 3 o and Notice 1 with rule 3 o and Notice 1 with rule 3 with	nder (hereinafte ARFAESI Act, 2/ terests of Assign antess, pledges and EARC exerc being the Auth under the Secu under the Secu under the Security Int under section 13 to repay the an th above, Notice om the publication detailed in the realization, pay by the said borrow aged to EARC be ame Of The Bic ower (s)/Loan ALPA HARAKC orrower ") & 2. N	r referred as "E 002, EARC has on with respect 1 have vested in E ises all Its rights norized Officer ( writisation and Re exercise of pow (erest (Enforcem a) (2) of The Act, mounts mentione (2) of The Act, mounts of this notice, said Demand Ne value under the 1 wer(s). As security the said borro prover(s)/ Account Numi CHAND HARIA A ("Borrower") 100054044 &	ARC"). Pursuant to the assignme stepped into the shoes of the Assig to the financial assets along with un EARC in respect of the financial ass as the secured creditor. of the Edelweiss Asset Reconstru- construction of Financial Assets ar ers conferred under the Section 13 ent) Rules, 2002, the Authorised Of calling upon the following borrowe d in the respective Demand Notice an once again, to the Borrower(s) the amounts indicated herein belo- tice, from the date(s) mentioned be para agreement read with other doct, y for due repayment of the Ioan, the wer(s) respectively. Demand Notice Date & Amount T (Rupees Seventy Lakhs	nt agreements, gnor and all the derlying securi- sistance availed ction Company nd Enforcement (12) of the Act for has issued r(s) of Assignor issued to them, to pay EARC, w, together with elow til the date uments/writings, following asset Details of the rust & Assignor EARC TRUST EARC TRUST
nsact the businesses, as set out in the Notice of Annual Report along with the Notice com- ough electronic mode to the Members of the istered with DP/RTA, in compliance with the t, 2013 ('the Act') and Rules framed thereun ay 05, 2022 and related general circulars is ICA') as well as circular No. SEB/HO/CFD/C uide by Securities and Exchange Board plicable Circulars issued by MCA and/or SEI rticipate in the AGM through the VC/OAVM fa e instructions for joining the AGM through VC ting by electronic means are provided in th may with the Notice convening the 41 <sup>st</sup> AGM ddarhousing.com/agm egm notice.php an ime.co.in. dice is also hereby given that pursuant to the t, 2013 ("Act") and the applicable rules frame rare Transfer Books of the Company will rem 23 to Saturday, 30 <sup>st</sup> December, 2023 (both da c Company. rsuant to the provisions of Section 108 of anagement and Administration) Rules, 201	e conve vening ne Com e applil der rea sued t CMD2/C of Ind BI in th icility or C / QAV e Notici availat d on R provisis d there an clo sys incli the Av 4, as a (Listi	ning AGM. 41" AGM dipany who: able provid d with Gen y the Minis IR/P/2022 a ("SEBI") s regard. M ily. M and the e of the AV le on the v tA's webs ons of Sect under the F sed from S usive) for th t and Ruli mended an ng Obliga	The Con on 8 <sup>th</sup> De se email sions of t reral Circu (62 datec) /62 datec of along v Members ( process a GM. The vebsite o attraction 91 of t Register o aturday, 2 e purpose e 20 of the nd Regul titons ar	Ipany has cember, 2 addresser he Competiar No. 2// Iporate A I May 05, vith any of can attend and manna Annual R the Competiation At competi- the Competiation At competi- the Competiation At competi- ation 44 competiation At competi- ation 44 competiation At competiation attornet competiation at a state of the competiation at competiation at a state of the competiation at a state at a state of the competiation at a state of the competiation at a state at a state of the competiation at a state of the competiation at a state at a state of the competiation at a state of the competiation at a state at a state of the competiation at a state of the competiation at a state at a state of the competiation at a s	sent unde sent ight sent ight sent ight sent ight ight sare by trans the 2022 Limit ffairs of S 2022 read 2022 read 2022 read ther Dem in c bent in c pany if an vote. Si anles S anles S s and her, SM of 1. anles on 1 Support Dem No S and Sare Sare Sare Sare Sare Sare Sare Sare	r Sec.5 of S s, title and in irerests, guare lead ("EARC") acurly Interest with rule 3 o and Notice I tioned below ponnection win n 60 days fir er interest as ywent and/c y, executed b been mortg N. Co-Borr 1. Mr. ("B HARA LAI cription Of the 5th Fio	nder (hereinafte ARFAESI Act, 2/ terests of Assign antees, pledges and EARC exerc being the Auth under the Secu st Act, 2002. In the Security Int under section 13 to repay the an the above, Notice com the publicatic detailed in the realization, pay the said borrov aged to EARC be arme Of The Bc arme Of The Bc arme Of The Bc ALPA HARAKC orrower") & 2. M KCHAND HARI/ V: LMUMOHL000 Property: All to in the build	or referred as "E 002, EARC has 002, EARC has lises all is rights index vested in E ises all is rights referst (Enforcem 8 (2) of The Act, mounts mentione (2) of The Act, mounts mentione (3) (2) of The Act, mounts of this notice, said Demand Nc, were (3) (3) (2) of the mention of this notice, said Demand Nc, mounts of this notice, said Demand Nc, mounts of the mention of this notice, said Demand Nc, mounts of the mention of the men	ARC"). Pursuant to the assignme stepped into the shoes of the Assig to the financial assets along with un EARC in respect of the financial ass as the secured creditor. of the Edelweiss Asset Reconstru- construction of Financial Assets ar are conferred under the Section 13 ent) Rules, 2002, the Authorised Of calling upon the following borrower d in the respective Demand Notice an once again, to the Borrower(s) the amounts indicated herein belo- tice, from the date(s) mentioned be an agreement read with other doct, y for due repayment of the Ioan, the wer(s) respectively. Demand Notice Date & Amount T (Rupees Seventy Lakhs Ninety Seven Thousand Sixteen and Sixty Three Paisa Only) as on	nt agreements, gnor and all the derlying securi- sistance availed ction Company d Enforcement (12) of the Act ficer has issued to them. to pay EARC, w, together with alow till the date uments/writings, a following asset Details of the rust & Assignor EARC TRUST SC – 418 & Edelweiss Housing Finance Limited ng Flat no. 506,
03:00 p.m. through Video Conference ("VC" ansact the businesses, as set out in the Notice e Annual Report along with the Notice com rough electronic mode to the Members of the gistered with DP/RTA, in compliance with the st, 2013 (the Act") and Rules framed thereun ay 05, 2022 and related general circulars is WCA) as well as circular No. SEB/HO/CFD/C sued by Securities and Exchange Board oplicable Circulars issued by MCA and/or SEI articipate in the AGM through the VC/OAVM fa ne instructions for joining the AGM through Vd ting by electronic means are provided in th ong with the Notice convening the 41 <sup>st</sup> AGM oddarhousing.com/agm_egm_notice.php_an- time.co.in. Dotice is also hereby given that pursuant to the et, 2013 ("Act") and the applicable rules frame nare Transfer Books of the Company will rem 23 to Saturday, 30 <sup>st</sup> December, 2023 (both da e Company. ursuant to the provisions of Section 108 of fanagement and Administration). Rules, 201 ecurities and Exchange Board of India equirements. Regulations, 2015, the Member ites on all resolutions as set forth in the Notice	e conve vening me Comme e appliling Sued b CMD2/C of Ind Bl in th icility or C / QAA e Notic availat d on R provisi d there and chere and chere and chere sued b rovisi d there and chere sued b rovisi d there and chere sued b rovisi sued b rovisi d there and chere sued chere s	ning AGM. 41 <sup>st</sup> AGM is pany who: able provid d with Gen y the Minis IR/P/2022 a ("SEBI") is regard. N ily. 'M and the e of the AC le on the v TA's webs ons of Sect under the F sed from S isive) for th t and Rule mended an ng Obliga rovided with aning the 4	The Con on 8 <sup>th</sup> De se email slons of t eral Circu- stry of Cc /62 datec along v Members process a GM. The vebsite o ite i.e. ht ion 91 of t eguister o aturday, 2 e purpose e 20 of th nd Regul ttions ar in the faci	Ipany has cember, 2 addresses he Competition No. 2// Irporate A I May 05, vith any of can attend and manni- Annual R f the Compa f Members 23 <sup>rd</sup> Decer e of 41 <sup>rd</sup> AC he Compa f Members 23 <sup>rd</sup> Decer e of 41 <sup>rd</sup> AC he Compa f Internation 44 c and Disclo lity to cast sing elect	sent unde ight sent ight sent ight sent ight sent ight sent ight sent ight sent sent sent sent sent sent sent sen	r Sec.5 of S s, title and in irerests, guare lead ("EARC") audresignee eid ("EARC") audresignee with rule 3 o and Notice t tioned below onnection win n 60 days fir er interest as ryment and/c y, executed t been mortg N. Co-Born 1. Mr. ("B HARA Cription Of the 5th Floy yander- (E),	nder (hereinafte ARFAESI Act, 2/ terests of Assign antess, pledges and EARC exerc being the Auth under the Secu under the Secu under the Secu the Above, 2002. In the Security Int under section 13 , to repay the an th above, Notice om the publication detailed in the e the Above, Notice om the publication detailed in the the above, Notice om the publication detailed in the the above, Notice om the publication detailed in the security Int and the Above aged to EARC be ame Of The Bic owner (s)/Loan ALPA HARAKC orrower") & 2. N KCHAND HARI/ UND TU0000 Property: All 1 or, in the build Taluka & Distri	or referred as "E 002, EARC has 002, EARC has bises all is rights bises all is rights corrized Officer ( iritisation and Re exercise of pow exercise of pow exercise of pow exercise of pow exercise of pow exercise of pow exercise of pow on of this notice, said Demand Nc exercise of pow on of this notice, said Demand Nc vable under the I wer(s). As securit y the said borro porrower(s)/ Account Numi HAND HARIA Mrs. DIMPLE A ("Borrower") 00054044 & 0056587 Inta piece and p ing known as ct Thane.	ARC"). Pursuant to the assignme stepped into the shoes of the Assig on the financial assets along with un EARC in respect of the financial assets as the secured creditor. of the Edelweiss Asset Reconstru- construction of Financial Assets ar ers conferred under the Section 13 ent) Rules, 2002, the Authorised Of Calling upon the following borrower d in the respective Demand Notice en once again, to the Borrower(s) the amounts indicated herein belo- tice, from the date(s) mentioned be an agreement read with other doc. ber Date & Amount T Rs. 70,97,016.63/- Ninety Seven Thousand State and Nyts Three Paisa Only as on 24.03.2023 & 24.03.2023 arcel of property In Property bein "Balaji Heights", situated at Vill	nt agreements, gnor and all the derlying securi- sistance availed ction Company and Enforcement (12) of the Act fifcer has issued r(s) of Assignor issued to them. to pay EARC, w, together with alow till the date uments/writings, of following asset Details of the rust & Assignor EARC TRUST CSC – 418 & Edelweiss Housing Finance Limited ng Flat no. 506, lage- Navghar, 20ST SC -477
Insact the businesses, as set out in the Notice a Annual Report along with the Notice com- rough electronic mode to the Members of the gletered with DP/RTA, in compliance with the xt, 2013 ('the Act') and Rules framed thereun ay 05, 2022 and related general circulars is wICA') as well as circular No. SEB/HO/CFD/C sued by Securities and Exchange Board uplicable Circulars issued by MCA and/or SEI riticipate in the AGM through the VC/OAVM fa be instructions for joining the AGM through VC ting by electronic means are provided in th ang with the Notice convening the 41 <sup>st</sup> AGM didarhousing.com/agm_egm_notice.php and ime.co.in. bitice is also hereby given that pursuant to the t, 2013 ("Act") and the applicable rules frame rare Transfer Books of the Company will rem 23 to Saturday, 30 <sup>st</sup> December, 2023 (both da e Company. Irsuant to the provisions of Section 108 of lanagement and Administration) Rules, 201 acutities and Exchange Board of India aguirements) Regulations, 2015, the Member tes on all resolutions as set forth in the Notic ting system ("e-voting") provided by Link Intii hts of Members shall be in proportion to the	e conve vening me Com der rea sued b MD2/C of Ind BI in thi cility or C / QAV e Notici availat d on R provisis d there aain clo uys inclu t the A/a sa (Listi rs are p e convv equity	ning AGM. 41" AGM ( ippany who: jable provid a with Gen y the Minis IR/P/2022 a ("SEBI") s regard. M Way. M and the e of the AM le on the v TA's webs ons of Sect under the F sed from S isive) for th t and Ruli mended an ing Obliga rovided wit aning the 4 uppl nstaty shares hele	The Con on 8 <sup>th</sup> De se email sions of t reral Circu- stry of Cc /62 datec along v Members i process a GM. The vebsite or vebsite or vebsite or vebsite or ite i.e. ht ion 91 of t Register or aturday, 2 e purpose e 20 of th nd Regul tions ar in the faci 1 <sup>th</sup> AGM u othe Platfin d by them	npany has cember, 2 addresser he Competive International and the International and and manni- and manni- and manni- and manni- and manni- and manni- the Competive I Members 23 <sup>ed</sup> Decer e of 41 <sup>ed</sup> Act he Competive and Disclo liby to cast ising elect year. The year he has a second to the part of the part of the part of the part of the part of the part of the add Disclo liby to cast ising elect year. The year he part of the	sent unde sent inght sent inght sent inght sent unde log and sare by trans the gozz inght fairs of Si 2022 read 2022 read 2022 read ther Dem men in cr within anies in cr within fairs s and in cr within fairs s and in cr sent in cr sen	r Sec.5 of S s, title and in irerests, guare lead (rearks, quare) ed (rearks, quare) and Notice to tioned below onnection win n 60 days fire er interest as ayment and/or y, executed to been mortgy N. Co-Born 1. Mr. ("B HARA Co-Born 1. Mr. ("B HARA LAI cription Of the 5th Floy yander- (E), 1) Mr. Sant Elagundue Rajita'	nder (hereinafte ARFAESI Act, 21 Errests of Assign antees, pledges and EARC exerc. I being the Auth under the Secu st Act, 2002. In f the Security Int inder section 13 , to repay the an th above, Notice and the above, No	r referred as "E 002, EARC has 002, EARC has lises all its rights have vested in F ises all its rights horized Officer r initiation and Re exercise of pow leves (Enforcem of this notice, said Demand Nc yable under the I (2) of The Act, mounts mentioned of this notice, said Demand Nc yable under the I wer(s). As security by the said borro porrower(s)/ Account Numi CHAND HARIA Ars. DIMPLE A ("Borrower") 000054044 & 0056587 that piece and p ing known as ct Thane. aya Xeven Thousand	ARC"). Pursuant to the assignme stepped into the shoes of the Assig on the financial assets along with un EARC in respect of the financial asset as the secured creditor. of the Edelweiss Asset Reconstru- construction of Financial Assets an ers conferred under the Section 13 ent) Rules, 2002, the Authorised Of calling upon the following borrower d in the respective Demand Notice on once again, to the Borrower(s) the amounts indicated herein belo- tice, from the date(s) mentioned be arn agreement read with other doc. y for due repayment of the Ioan, the wer(s) respectively. Demand Notice Date & Amount T Rs. 70,97,016,63/- (Rupees Seventy Lakhs Ninety Seven Thousand Sixteen and Sixty Three Paisa Only) as on 24.03.2023 & 24.03.2023 arccel of property In Property bein "Balaji Heights", situated at Vill Date Antry Six Nine Hundred Eighty Housing F	nt agreements, gnor and all the derlying securi- sistance availed ction Company nd Enforcement (12) of the Act for has issued r(s) of Assignor issued to them. to pay EARC, to pay EARC, to pay EARC, to pay EARC, following asset Details of the rust & Assignor EARC TRUST SC - 418 & Edelweiss Housing Finance Limited g Fiat no. 506, lage- Navghar,
nsact the businesses, as set out in the Notice Annual Report along with the Notice com- ough electronic mode to the Members of th Istered with DP/RTA, in compliance with th t, 2013 ('the Act") and Rules framed thereun y 05, 2022 and related general circulars is ICA) as well as circular No. SEB/HO/CFD/C ued by Securities and Exchange Board plicable Circulars issued by MCA and/or SEI rticipate in the AGM through the VC/OAVM fa e instructions for joining the AGM through VU ting by electronic means are provided in th ng with the Notice convening the 41 <sup>st</sup> AGM ddarhousing.com/agm_egm_hotice.php an- ime.co.in. tice is also hereby given that pursuant to the t, 2013 ("Act") and the applicable rules frame are Transfer Books of the Company will rem 23 to Saturday, 30 <sup>st</sup> December, 2023 (both da a Company. rsuant to the provisions of Section 108 of anagement and Administration) Rules, 201 quirements) Regulations, 2015, the Member, tes on all resolutions as set forth in the Notici ing system ("e-voting") provided by Link Initi hts of Members shall be in proportion to the uity share capital of the Company as on Frida- e remote e-voting period commences on <b>9</b>	e conve ening me Con e applil der rea Sued b CMD2/C of Ind BI in thi cility or C / QAA e Notic d on R provisis d there availat d on R provisis d there e availat d there e conve me thrc e e conve me thrc e equity y, 22" <sup>11</sup> 0.00 ar	ning AGM. 41° AGM a ipany who: able provid d with Gen y the Minis CIR/P/2022 a ("SEBI") a ("SEBI") Mand the e of the AQ ie on the v tA's webs ons of Sect under the F sed from S usive) for th ang Obligat rovided with aning the 4 uph InstaV shares hele becember; on Wedn	The Con on 8 <sup>th</sup> De se email sions of t reral Circu- stry of Cc //62 datec along v fembers i process a GM. The vebsite or aturday, 2 e 20 of the nd Regul titons ar the the faci 1 <sup>th</sup> AGM u ote Platfc d by them 2023 ("cu 2023 ("cu 202) ("cu 2023 (	npany has cember, 2 addresse: he Compe- lar No. 2// rporate A I May 05, vith any of can attend Annual Re f Members 23 "Decer f Members 23 "Decer ation 44 c of J1sclo lity to cast ising elect orm. The v in the pa thord cast	sent unde sent inght sent inght sent inght sare inght frains of S 2022 read 2022 read 2022 read 2022 read 1 n c pany if an vote. anies S anies S anies S anies S s and hber, SM of 1. anies on 1 bases sure on 1 bases bases 1. anies S s and bases s ano bases s and bases s ano b	r Sec.5 of S s, title and in irerests, guara- terests, guara- terests, guara- terests, guara- terests, guara- terests, guara- terest, guara- with rule 3 o and Notice I tioned below ponnection win n 60 days fir e interest as yment and/c y, executed to been mortg been mortg N. Co-Borr 1. Mr. ("B HARA LAI cription Of the 5th Floo yander- (E), 1) Mr. Sant Elagundule Rajita 4 Elagundule LAN:-	nder (hereinafte ARFAESI Act, 2/ terests of Assign antees, pledges and EARC exerc benefactor and and and under the Secu st Act, 2002. In the Security Int under section 13 , to repay the an the above, Notice som the publicatic detailed in the er realization per and at above, Notice som the publicatic detailed in the er realization per and at above, Notice som the publicatic detailed in the er realization per and at above, Notice som the publicatic detailed in the er realization per and at above, Notice som the publicatic detailed in the er realization per and at above, Notice som the publicatic detailed in the er realization per and at above, Notice som the publicatic solution the above solution the solution convert of the build Taluka & Distri coshkumar Malla (Borrower) 2) N Santoshkumar 13900002756	r referred as "E 002, EARC has 002, EARC has bises all bs rights bises all bs rights bises all bs rights bises all bs rights bises all bs rights exercise of pow exercise of pow bises of pow or this notice, said Demand Nc y the said borro por over(s)/ Account Numl CHAND HARIA Ars. DIMPLE A ("Borrower") 00054044 & 0056587 that piece and p ling known as ict Thane. Ars	ARC"). Pursuant to the assignme stepped into the shoes of the Assig o the financial assets along with un EARC in respect of the financial assets as the secured creditor. of the Edelwiss Asset Reconstru- construction of Financial Assets ar are conferred under the Section 13 ent) Rules, 2002, the Authorised Of calling upon the following borrower din the respective Demand Notice on once again, to the Borrower(s) the amounts indicated herein belo- tice, from the date(s) mentioned be man agreement read with other doc. ber Date & Amount T Rs. 70,97,016,63/- (Rupees Seventy Lakhs Ninety Seven Thousand Sixteen and Sixty Three Paisa Only) as on 24.03.2023 & 24.03.2023 arcel of property In Property bein "Balaji Heights", situated at Vill P81/- (Rupees Forty Lakhs Thirty Six Nine Hundred Eighty 6 Only) as on 3 & October 30 2023	nt agreements, gnor and all the derlying securi- sistance availed ction Company nd Enforcement (12) of the Act (12) of the Act (12) of the Act (12) of the Act (13) of the Act (14) of Assignor issued to them. to pay EARC, w, together with elow til the date ments/writings, e following asset Details of the must & Assignor EARC TRUST SC – 418 & Edelweiss Housing Finance Limited ng Fiat no. 506, age- Navghar, UST SC -477 nal Capital & inance Limited r Known as pusing Finance
nsact the businesses, as set out in the Notice Annual Report along with the Notice com- ough electronic mode to the Members of the Istered with DP/RTA, in compliance with the t, 2013 ('the Act') and Rules framed thereun y 05, 2022 and related general circulars is ICA') as well as circular No. SEB/HO/CFD/C ued by Securities and Exchange Board plicable Circulars issued by MCA and/or SEI dicipate in the AGM through the VC/OAVM fa e instructions for joining the AGM through VC ing by electronic means are provided in th ng with the Notice convening the 41" AGM ddarhousing.com/agm_egm_notice.php_an- me.co.in. tice is also hereby given that pursuant to the t, 2013 ('Act') and the applicable rules frame are Transfer Books of the Company will rem 23 to Saturday, 30" December, 2023 (both da t Company. rsuant to the provisions of Section 108 of anagement and Administration) Rules, 201 curities and Exchange Board of India quirements) Regulations, 2015, the Member es on all resolutions as set forth in the Notic ing system ("e-voting") provided by Link Intiin the of Members shall be in proportion to the uity share capilal of the Company as on Frida e remote e-voting period commences on <b>9</b> <b>23 and ends at 5.00 pm on Friday, 29"</b> 1 mbers may cast their vote electronically. The	e conveyening ne Con e con Con CMD2/C MD2/	ning AGM. 41° AGM ( ippany who: jable provid d with Gen y the Minis IR/P/2022 a ("SEBI") s regard. M W and the e of the AW le on the v TA's webs ons of Sect under the F sed from S isive) for th t and Ruli mended ain ng Obliga rovided wit aning the 4 uppl nstate Secember, on Wedn ber, 2023, e e-voting r	The Con on 8" De se email sions of t /62 datec /62 datec	npany has cember, 2 addresser he Compe- liar No. 2/ rporate A I May 05, vith any of can attenor and mann- Annual R the Compe f Members 23 <sup>rd</sup> Decer e of 41 <sup>rd</sup> AC he Compe f Members 23 <sup>rd</sup> Decer e of 41 <sup>rd</sup> AC he Compe f Members 23 <sup>rd</sup> Decer he Compe tation 44 c d Disclo liby to cast ising elect yrm. The v h in the pa t-off date" 7 <sup>rh</sup> Decen his period all be disc	sent unde sent unde 2023, ty ini s are by tr anies The 2022 Limit ffairs of S 2022 read 2022 read 2022 read 1 and In c within an of S 2022 read 1 and In c within an of S 2022 read 1 and In c S 2022 read 1 and In c S 2022 read 1 and In c S 2022 read 1 and In c S 2021 read 1 and In c S 2022 read 1 and In c S 2022 read 1 and In c S 2021 read 1 and In c S 2021 read 1 and In c S 2022 read 1 and In c S 2022 read 1 and In c S 2021 read 1 and In c 1 an	r Sec.5 of S s, title and in tierests, guare terests, guare terests, guare terests, guare terests, guare terests, guare terests, guare curly Interest with rule 3 o and Notice to tioned below onnection win n 60 days fm er interest as terest and/c see norty N. Co-Born 1. Mr. ("B HARA LAI cription Of the 5th Floy yander- (E), 1) Mr. Sant Elagundule Rajita s Elagundu LAN:- cription Of wn As Sadg	nder (hereinafte ARFAES) Act. 2 terrests of Assign antees, pledges and EARC exerc I being the Auth under the Secu st Act. 2002. In f the Security Int inder section 13 , to repay the and the above, Noticc a detailed in the st r realization, pay withe said borrov aged to EARC b arme Of The Bo ower (s)/Loan. ALPA HARAKC KCHAND HARI/ KCHAND HARI/ KCHAND HARI/ KCHAND HARI/ KCHAND HARI/ Santoshkumar Malla (Borrower) 2) M Santoshkumar I (SooBorrover) 1390002756 Property: All I	r referred as "E 002, EARC has 002, EARC has lises all its rights have vested in F ises all its rights have vested in F lises all its rights erest (Enforcem e is hereby give nor this notice, said Demand Nc vable under the I (2) of The Act, mounts mentione e is hereby give no of this notice, said Demand Nc vable under the I (2) of The Act, mounts mentione e is hereby give no of this notice, said Demand Nc vable under the I vable under the I	ARC"). Pursuant to the assignme stepped into the shoes of the Assig o the financial assets along with un EARC in respect of the financial asset as the secured creditor. of the Edelweiss Asset Reconstru- construction of Financial Assets an ero conferred under the Section 13 ent) Rules, 2002, the Authorised Of calling upon the following borrower d in the respective Demand Notice on once again, to the Borrower(s) the amounts indicated herein belor tice, from the date(s) mentioned be an agreement read with other docc. ber Date & Amount T Rs. 70,97,016.63/- Vor due repayment of the Ioan, the wer(s) respectively. Demand Notice Date & Amount T Rs. 70,97,016.63/- Revee Seventy Lakhs Ninety Seven Thousand Staten and Stxty Three Paisa Only as on 24.03.2023 & 24.03.2023 arcel of property In Property bein "Balaji Heights", situated at Vill Balaji Heights", situated at Vill Balaji Heights", situated at Vill Balaji Heights, situated at Vill Balaji Heights, situated at Vill Balaji Heights, situated at Vill Balaji Heights, Statistica at Corpora Balaji Data Statistica Constri Housing F Parcel Of Flat No. 7, 1st Floor. I Sa October 30 2023	nt agreements, gnor and all the derlying securi- sistance availed ction Company and Enforcement (12) of the Act fifcer has issued r(s) of Assignor issued to them. to pay EARC, to pay EARC
nsact the businesses, as set out in the Notice Annual Report along with the Notice com- bugh electronic mode to the Members of the Istered with DP/RTA, in compliance with the version of the Notice com- y 05, 2022 and related general circulars is ICA) as well as circular No. SEB/HO/CFD/ ued by Securities and Exchange Board blicable Circulars issued by MCA and/or SEI ticipate in the AGM through the VC/OAVM fa is instructions for joining the AGM through VU ing by electronic means are provided in th ng with the Notice convening the 41 <sup>st</sup> AGM darhousing.com/agm_egm_notice.php an- me.co.in. tice is also hereby given that pursuant to the i, 2013 ("Act") and the applicable rules frame are Transfer Books of the Company will rem 23 to Saturday, 30 <sup>st</sup> December, 2023 (both da Company. rsuant to the provisions of Section 108 of anagement and Administration) Rules, 201 quiriements) Regulations, 2015, the Member es on all resolutions as set forth in the Notic ing system ("e-voting") provided by Link Intii ts of Members shall be in proportion to the alty share capilal of the Company as on Frida are arean fer Solo for mon Friday, 29 <sup>st</sup> 1 mbers may cast their vote electronically. The istiy and had not cast their votes on the Res	e conveyening me Con e applil der rea Sued b CMD2/C of Ind BI in thi cility or C / QAA e Notic d on R provisis d there availat d on R provisis inclution C / QAA (Listi rs are p e conveyent (Listi rs	ning AGM. 41° AGM i ipany who: able provid d with Gen y the Minis CIR/P/2022 a ("SEBI") s regard. N ily. 'M and the e of the AQ ie on the v to a ("SEBI") where a second is regard. N ily. 'M and the e of the AQ ie on the v to a second the AQ is of Sect under the F second the second the shares hele becember, on Wedn ber, 2023. e e-voting r in the AQ	The Con on 8 <sup>th</sup> De se email sions of t eral Circu stry of Cc //62 datec along v fembers i process a GM. The vebsite o ite i.e. ht ice j.e. ht ice j.e	npany has cember, 2 addresse: he Compe- lar No. 2// rporate A I May 05, vith any of can attend Annual Re f Members 23" Decer f Members 23" Decer f Members 23" Decer f Members 23" Decer f Members 23" Decer his period all be diss period all be diss period all be diss period all be diss period all be diss period all be diss period all be diss	sent unde sent unde 1023, ty ini s are by tr anies The 2022 Limit ffairs of Si 2022 read other Dem is and In c Dem ffairs of Si 2022 read other Dem is and In c work, Si anies No s and Mher, Si Surre on t their ronic oting 0-per, 1, their Bas No s and Si Des source on t bes sheer, 1, their Bas No s and Si Des sheer, 1, their Bas No Si Si Des Si Des Si Des Si Si Des Si Si Des Si Si Des Si Si Des Si Si Des Si Si Des Si Des Si Si Des Si Si Si Des Si Si Des Si Si Des Si AVM Agri d are Reg	r Sec.5 of S s, title and in in- tirests, guaranterests, guaranterests, guaranterests, guaranterests, guaranterest, guarantere	nder (hereinafte ARFAES) Act, 2/ terests of Assign antees, pledges and EARC exerci- terests of Assign antees, pledges and EARC exerci- terest of Assign antees, pledges and EARC exerci- field and the section 13 in the Security Int ander section 13 in the Security Int ander section 13 in the Security Int anthe Autor 16 in the Security Int anthe Autor 16 in the Security Int anthe Autor 10 in the Security Int anthe Autor 10 int the Security Int antoshkumar Malla (Borrower) 2) N Santoshkumar Malla	r referred as "E 002, EARC has 002, EARC has lisses all its rights ror with respect 1 have vested in E sises all its rights referst (Enforcem 6 (2) of The Act, mounts mentione 6 (2) of The Act, mounts mentione 7 (2) of The Act, mounts mentione	ARC"). Pursuant to the assignme stepped into the shoes of the Assig to the financial assets along with un EARC in respect of the financial assets as the secured creditor. of the Edelweiss Asset Reconstru- construction of Financial Assets ar ere conferred under the Section 13 ent) Rules, 2002, the Authorised Of calling upon the following borrower din the respective Demand Notice on once again, to the Borrower(s) the amounts indicated herein belo- tice, from the date(s) mentioned be an agreement read with other doccy y for due repayment of the Ioan, the wer(s) respectively.	nt agreements, gnor and all the derlying securi- sistance availed ction Company the Enforcement (12) of the Act (12) of the Act (12) of the Act (12) of the Act (12) of the Act (13) of the Act (14) of Assignor issued to them- rust & Assignor ments/writings, following asset Details of the rust & Assignor EARC TRUST SC – 418 & Edelweiss Housing Finance Limited g Flat no. 506, lage- Navghar, WUST SC -477 hal Capital & inance Limited r Known as pousing Finance Limited n The Building ucted On Non-, Dist. Thane, Dist. Thane,
nsact the businesses, as set out in the Notice Annual Report along with the Notice com- ough electronic mode to the Members of the Istered with DP/RTA, in compliance with the t, 2013 ('the Act') and Rules framed thereun ay 05, 2022 and related general circulars is ICA') as well as circular No. SEB/HO/CFD/C ued by Securities and Exchange Board plicable Circulars issued by MCA and/or SEI tricipate in the AGM through the VC/OAVM fa e instructions for joining the AGM through VC ting by electronic means are provided in th ing with the Notice convening the 41" AGM ddarhousing.com/agm egm notice.php an ime.co.in. tice is also hereby given that pursuant to the t, 2013 ('Act'') and the applicable rules frame are Transfer Books of the Company will rem 23 to Saturday, 30" December, 2023 (both da company. rsuant to the provisions of Section 108 of anagement and Administration) Rules, 201 curities and Exchange Board of India quirements) Regulations, 2015, the Member es on all resolutions as set forth in the Notic ing system ("e-voting") provided by Link Intii hts of Members shall be in proportion to the uity share capital of the Company as on Frida e remote e-voting period commences on 9 23 and ends at 5.00 pm on Friday, 29" 1 imbers may cast their votes on the Res nerwise Not barred from doing so, shall be registher AGM. a Members who have cast their votes by re	e conveyening ne Con e con Con Con David MD2/C M	ning AGM. 41° AGM ( ippany who: able provid d with Gen y the Minis IR/P/2022 a ("SEBI") s regard. M Wand the e of the AG e of the AG e of the AG e of the AG e of the AG be of the AG e of the AG be of the AG be of the AG be of the AG subject of the subject of th	The Con on 8" De se email sions of t eral Circu- stry of Cc /62 datec along v Members i process a GM. The vebsite or ite i.e. ht ion 91 of t Register o aturday, 2 e purpose e 20 of the nd Regul tions ar h the faci 1" AGM u othe Platfic d by them 2023 ("cu esday, 2 During t nodule st GM throu- remote e- hrough e- or to the J	npany has cember, 2 addresser he Compe- liar No. 2// rporate A I May 05, vith any of can attend and mann- Annual R Annual R Annual R Annual R Members 23 <sup>ed</sup> Decer e of 41 <sup>ed</sup> AC he Compe tation 44 c Members 23 <sup>ed</sup> Decer e of 41 <sup>ed</sup> AC he Compe tation 44 c Members 23 <sup>ed</sup> Decer e of 41 <sup>ed</sup> AC he Compe tation 44 c Members 23 <sup>ed</sup> Decer his period all be disc ugh VC/O voting an- voting sy AGM may	sent unde sent unde 2023, ty ini sare by tr anies The 2022 Limit ffairs of Si 2022 read other Dem and in cr 2022 read other Dem and in cr sare Si and in cr Si and in cr Si and Si bes sard by tr far vote. Si anies No s and mher, it heir ronic of the sure of the s	r Sec.5 of S s, title and in in- terests, guara- terests, guara- terests, guara- terests, guara- terests, guara- terest, guara- terest, guara- terest, guara- terest, guara- tioned below onnection win n 60 days fre- rel for an off off below onnection win n 60 days fre- tioned below onnection win n 60 days fre- tioned below onnection win n 60 days fre- tioned below onnection win the for- for off the 5th Floor Co-Born- n'("B- HARA LAI cription Of the 5th Floor Elagundule Rajita s Elagundule Rajita s Elagundule Colluture Lan- istration Di- tring Survey Sq. Mtrs. A lety South 1	nder (hereinafte ARFAESI Act, 2/ terests of Assign antees, pledges and EARC exerci- being the Auth under the Secu st Act, 2002. In the Security Int ander section 13, to repay the an the above, Notice or the publicatic detailed in the security Int ander section 13, to repay the an the above, Notice or the publicatic detailed in the security Int ander section 13, to repay the an exercised to EARC be are Of The Be over (s)/Loan. ALPA HARAKCO orrower'') & 2. N KCHAND HARI/4 V: -LMUMOTU0000 Property: All 1 Taluka & Distri oshkumar Malla (Borrower) 2) N Santoshkumar 1390002756 Property: All turu Sadan, Adn d Lying And st. Ulhasnagar No. 32 Hissa N d Bounded O By: Plot No. 11	r referred as "E 002, EARC has 002, EARC has lises all is rights inized Officer ( initisation and Re exercise of pow erest (Enforcem 6 (2) of The Act, mounts mentione 6 (2) of The Act, mounts mentione 7 (2) of The Act, Max and Act and Max and Act and Max and Max and Act and Max and Max and Max and Act	ARC"). Pursuant to the assignme stepped into the shoes of the Assig o the financial assets along with un EARC in respect of the financial assets as the secure creditor. of the Edelwise's Asset Reconstru- construction of Financial Assets ar ere conferred under the Section 13 ent) Rules, 2002, the Authorised Of calling upon the following borrower din the respective Demand Notice on once again, to the Borrower(s) the amounts indicated herein belo- tice, from the date(s) mentioned be an agreement read with other doc, y for due repayment of the loan, the wer(s) respectively. Demand Notice Date & Amount T Rs. 70,97,016,63/- (Rupees Seventy Lakhs Ninety Seven Thousand Stad Only) as on 24.03.2023 & 24.03.2023 arccel of property In Property bein "Balaji Heights", situated at Vill Demark Sorry Lakhs Thirty Six Nine Hundred Eighty e Only) as on 3 & October 30 2023 Parcel Of Flat No. 7, 1st Floor, I 1580 Sq.Ft Built Up Area, Constr mits Of Kulgaon Badlapur Mur o. 6 Have Admeasuring Area 400 iy: Plot No. 7 North By: Road Wei	nt agreements, gnor and all the derlying securi- sistance availed ction Company nd Enforcement (12) of the Act (12) of the Act (12) of the Act (12) of the Act (12) of the Act (13) of the Act (14) of Assignor issued to them. Issued to them. Is o pay EARC, w, together with elow till the date ments/writings, o following asset Details of the rust & Assignor EARC TRUST SC – 418 & Edelweiss Housing Finance Limited ng Fiat no. 506, Iage- Navghar, RUST SC -477 nal Capital & inance Limited r Known as Dusing Finance Lion Limited) In The Building ructed On Non- nicipal Council Sq. Yards LE. est By: Shivlok
nsact the businesses, as set out in the Notice a Annual Report along with the Notice com- ough electronic mode to the Members of th jstered with DP/RTA, in compliance with th t, 2013 ('the Act') and Rules framed thereun ay 05, 2022 and related general circulars is ICA') as well as circular No. SEB/HO/CFD/C ued by Securities and Exchange Board plicable Circulars issued by MCA and/or SEI tricipate in the AGM through the VC/OAVM fa e Instructions for joining the AGM through VU ting by electronic means are provided in th ng with the Notice convening the 41 <sup>st</sup> AGM ddarhousing.com/agm_egm_notice.php an- ime.co.in. tice is also hereby given that pursuant to the t, 2013 ("Act") and the applicable rules frame are Transfer Books of the Company will rem 23 to Saturday, 30" December, 2023 (both da a Company. rsuant to the provisions of Section 108 of anagement and Administration) Rules, 201 curities and Exchange Board of India equirements) Regulations, 2015, the Member tes on all resolutions as set forth in the Notic ting system ("e-voting") provided by Link Intii this of Members shall be in proportion to the uity share capital of the Company as on Frida e remote e-voting period commences on 9 23 and ends at 5.00 pm on Friday, 29" 1 mbers may cast their vote electronically. The servise Not barred from doing so, shall be in right AGM. e Members who have cast their votes by re end/participate in the AGM through VC/OA	e conveyening me Con e applil der rea sued b CMD2/C of Ind BI in thi cility or C / QAA e Notic d on R availat d on R provisis d there availat d on R provisis d there availat d on R provisis inclu the A as a (Listi rs are p e conveyent (Listi rs are p e c	ning AGM. 41° AGM of ipany who: able provid a with Gen y the Minis CIR/P/2022 a ("SEBI") a ("SEBI") Mand the e of the AG ie on the v to a seeder of the AG is the AG is the AG is the AG is the AG is the AG is the AG is through n is through n is thall not voting print the AG is the AG is the AG is through n is the AG is the AG is through n is the AG is the AG is the AG is the AG is the AG is through n is the AG is through n is the AG is the AG is the AG is through n is the AG is the AG is through n is the AG is	The Con on 8 <sup>th</sup> De se email sions of t eral Circu- stry of Cc //62 datec along v fembers i process a GM. The vebsite or ite i.e. ht ice j.e. ht ice j	npany has cember, 2 addresse: he Compe- lar No. 2// rporate A I May 05, vith any vi- can attend Annual Re f Members 23" Decer f Members 23" Decer f Members 23" Decer f Members 23" Decer f Members 23" Decer his period all be diss ising elect rrm. The vi- a in the pa t-off date" <b>7" Decen</b> his period all be diss repriod to cast e -voting sy	nise   unde     yourse   night     yourse   night     yourse   night     yourse   night     yourse   yourse     yourse   night	r Sec.5 of S s, title and in terests, guare terests, guare terests, guare terests, guare terests, guare terests, guare terests, guare and Notice + tioned below onnection win n 60 days fm er interest as we excuted L been mortg N. Co-Born 1. Mr, ("B HARA LAI cription Of the 5th Floy yander- (E), 1) Mr. Sant Elagundule LAN:- cription Of fwn As Sadg culture Lan istration Dir ing Survey Sq. Mtrs. A terest as a sold Borror inst the abor	nder (hereinafte ARFAESI Act, 2/ terests of Assign antess, pledges and EARC exerc being the Auth under the Secu under the Secu under the Secu to the Security Int under section 13 , to repay the an th above, Notice com the publication detailed in the the security Int ander section 13 , to repay the an th above, Notice com the publication detailed in the realization, pay y the said borrow aged to EARC be arme Of The Bic owner (s)/Loan ALPA HARAKC orrower") & 2. N KCHAND HARI/ V:- LMUMOHLOO Droperty:- All 1 coshkumar Malla (Borrower) 21 N Santoshkumar te (Co-Borrower 1390002756 Property:- All co. 32 Hissa N and Bounded O 3y: Piol No. 11 owers shall fail wers shall fail	rr referred as <sup>™</sup> E 002, EARC has 002, EARC has isses all is rights have vested in F isses all is rights referst (Enforcem 8 (2) of The Act, nounts mentione (2) of The Act, nounts mentione (3) (2) (2) (3) (3) (3) (3) (3) (3) (3) (3) (3) (3	ARC"). Pursuant to the assignme stepped into the shoes of the Assig to the financial assets along with un EARC in respect of the financial ass as the secure creditor. of the Edelweiss Asset Reconstru construction of Financial Assets ar es conferred under the Section 13 ent) Rules, 2002, the Authorised Of calling upon the following borrower d in the respective Demand Notice on once again, to the Borrower(s) the amounts indicated herein belo ticle, from the date(s) mentioned be can agreement read with other doc. y for due repayment of the loan, the wer(s) respective Demand Notice Date & Amount T Rs. 70,97,016.63/- (Rupees Seventy Lakhs Ninety Seven Thousand Sixteen and Sixty Three Paisa Only) as on 24.03.2023 & 24.03.2023 aracted of property in Property bein "Balaji Heights", situated at Vill Patcel Of Flat No. 7, 1st Floor, 1 Set So Sq. Flat Nitor 5, 1st Floor, 1 So Catober 30 2023 Parcel Of Flat No. 7, 1st Floor, 1 0, 6 Have Admeasuring Area 400 by: Plot No. 7 North By: Road We	nt agreements, gnor and all the derying securi- sistance availed ction Company nd Enforcement 0 (12) of the Act (12) of the Act is sued to them. to pay EARC, w, together with elow till the date ments/writings, a following asset Details of the ments/writings, a following asset Details of the Tusit & Assignor EARC TRUST SC - 418 & Edelweiss Housing Finance Limited g Flat no, 506, lage- Navghar, UST SC -477 nal Capital & inance Limited g Flat no, 506, lage- Navghar, UST SC -477 nal Capital & inance Limited r Known as pusing Finance tion Limited n The Building Sq. Yards I.E. est By: Shiviok
nsact the businesses, as set out in the Notice a Annual Report along with the Notice com- ough electronic mode to the Members of th jstered with DP/RTA, in compliance with th t, 2013 ('the Act') and Rules framed thereun ay 05, 2022 and related general circulars is IGA') as well as circular No. SEB/HO/CFD/C ued by Securities and Exchange Board plicable Circulars issued by MCA and/or SEI rticipate in the AGM through the VC/OAVM fa e instructions for joining the AGM through VM ing by electronic means are provided in th ing with the Notice convening the 41 <sup>st</sup> AGM ddarhousing.com/agm egm notice.php and ime.co.in. tice is also hereby given that pursuant to the t, 2013 ('Act') and the applicable rules frame are Transfer Books of the Company will rem 23 to Saturday, 30 <sup>st</sup> December, 2023 (both da a Company. rsuant to the provisions of Section 108 of anagement and Administration) Rules, 201 curities and Exchange Board of India rguirements) Regulations, 2015, the Member tes on all resolutions as set forth in the Notic ting system ("e-voting") provided by Link Intii hts of Members shall be in proportion to the uity share capital of the Company as on Frida e remote e-voting period commences on 9 23 and ends at 5.00 pm on Friday, 29 <sup>st</sup> I mbers may cast their votes on the Res nerwise Not barred from doing so, shall be i rgafter. Those members, who shall be pri gilly and had not cast their votes on the Res nerwise Not barred from doing so, shall be en end/participate in the AGM through VC/OA tes again. In case shareholders/ members is aliable at https://instavote.linkintime.co.in, ander en entity of the Frequently Asked Questions of aliable at https://instavote.linkintime.co.in, aliable at https://instavote.l	e conve vening ne Con e applil Con e applil CMD2/C MD2/C of Ind BI in thi cility or C / QAV e availat d on R provisi d there van closes of ind d there an closes of ind d there equity y, 22 <sup>rd</sup> f out or esent of closes of ind d there equity y, 22 <sup>rd</sup> f out or esent of closes of ind d there equity y, 22 <sup>rd</sup> f out of the closes of ind d there equity y, 22 <sup>rd</sup> f out of the d there exect of the d there exect of the d d there exect of the d d there exect of the d d there exect of the d d d there exect of the d d d d d d d d d d d d d d d d d d d	ning AGM. 41° AGM ( ippany who: able provid d with Gen y the Minis IR/P/2022 a ("SEBI") s regard. M M and the e of the AM le on the v TA's webs ons of Sect under the F sed from S isive) for th t and Ruli mended an ing Obliga rovided wit aning the 4 uppl Instat/ Secember, on Wedn ber, 2023, e e-voting r in the AM s through inst -voting privi- t shall not y queries i ) and Inst	The Con on 8" De se email sions of t eral Circu- stry of Cc /62 dated a long v Members i process a GM. The vebsite o ite i.e. ht ice joint aggister o aturday, 2 e purpose e 20 of th nd Regul titions ar in the faci 1" AGM u othe Platfield d by them 2023 ("cu <b>esday, 2</b> During t nodule st GM throu remote e- hrough e or to the <i>i</i> be entitle regarding aVote e- on or ser	npany has cember, 2 addresser he Competian No. 2// rporate A I May 05, vith any of can attend the Competian of the Competian f Members 23 <sup>rd</sup> Decer e of 41 <sup>rd</sup> AC he Competian of the Competian f Members 23 <sup>rd</sup> Decer e of 41 <sup>rd</sup> AC he Competian of the Competian f Members 23 <sup>rd</sup> Decer e of 41 <sup>rd</sup> AC he Competian of the Competian to f Members 23 <sup>rd</sup> Decer his period his period voting an- voting sy AGM may d to cast e-voting, may d to mathematican of the Competian system of the Competian to f Members 20 <sup>rd</sup> AC he Competian to f Members 20 <sup>rd</sup> AC he Competian of the Competian to f Members 20 <sup>rd</sup> AC he Competian to f Members 20 <sup>rd</sup> AC he Competian of the Competian to f Members 20 <sup>rd</sup> AC he Competian of the Competian to f Members 20 <sup>rd</sup> AC he Competian of the Competian to f Members 20 <sup>rd</sup> AC he Competian of the Competian to f Members 20 <sup>rd</sup> AC he Competian of the Competian to f Members 20 <sup>rd</sup> AC he Competian of the Competian to f Members 20 <sup>rd</sup> AC he Competian of the Competian to f Members 20 <sup>rd</sup> AC he Competian of the Competian to f Members 20 <sup>rd</sup> AC he Competian of the Competian to f Members 20 <sup>rd</sup> AC he Competian of the Competian to f Members 20 <sup>rd</sup> AC he Competian of the Competian to f Members 20 <sup>rd</sup> AC he Competian of the Competian to f AC he Competian of the Competian of the Competian to f AC he Competian of the Competian of the Competian to f AC he Competian of the Competian of the Competian of the Competian to f AC he Competian of the Competia	y is sent   unde     y init   inight     y init   y init     y anies   the     y init   the	r Sec.5 of S s, title and in in- terests, guara- terests, guara- terests, guara- terests, guara- terests, guara- terests, guara- terest, guara- terest, guara- terest, guara- terest, guara- terest, guara- terest, guara- stand Notice - terest auto- stand Notice - terest auto- terest auto- stand Notice - terest auto- stand Notice - Notice - Stand Notice - Notice - Stand Notice - Notice - Stand Notice - Notice - Notic	nder (hereinafte ARFAES) Act, 2/ terests of Assign antees, pledges and EARC exerci- terests of Assign antees, pledges and EARC exerci- terest of Assign antees, pledges and EARC exerci- field and antees of the Security Int ander section 13, to repay the and the above, Notice of the Security Int ander section 13, to repay the and the above, Notice of the Security Int ander section 13, to repay the and the above, Notice of the Security Int ander section 13, to repay the and the ar- realization, pay the said borrow aged to EARC b arme Of The Bc power (s)/Loam . ALPA HARAKC Int and the arm (s)/Loam . Alpha and the arm (s)/Loam . Alpha and the arm (s	r referred as "E 002, EARC has 002, EARC has lises all is rights invite officer of writh respect 1 have vested in E sises all is rights rerest (Enforcem citization and Re exercise of pow exercise of pow ex	ARC"). Pursuant to the assignme stepped into the shoes of the Assig to the financial assets along with un EARC in respect of the financial asset as the secured creditor. of the Edelweiss Asset Reconstru- construction of Financial Assets ar are conferred under the Section 13 of the 2delweiss Asset Reconstru- construction of Financial Assets ar are conferred under the Section 13 calling upon the following borrower d in the respective Demand Notice on once again, to the Borrower(s) the amounts indicated herein belo- dice, from the date(s) mentioned be an agreement read with other doct, y for due repayment of the Ioan, the wer(s) respectively.	nt agreements, gnor and all the derlying securi- sistance availed ction Company nd Enforcement (12) of the Act (12) of the Act (13) of the Act (14) of Assignor issued to them, to pay EARC, w, together with alow till the date uments/writings, following asset Details of the rust & Assignor SC – 418 & Eddlweiss Housing Finance Limited g Flat no. 506, lage- Navghar, UST SC -477 nal Capital & inance Limited r Known as Dusing Finance Limited r Sg, Yards I.E. est By: Shivlok
Insact the businesses, as set out in the Notice a Annual Report along with the Notice com- rough electronic mode to the Members of th gistered with DP/RTA, in compliance with th et, 2013 ('the Act') and Rules framed thereun ay 05, 2022 and related general circulars is (ICA') as well as circular No. SEB/HO/CFD/C sued by Securities and Exchange Board plicable Circulars issued by MCA and/or SEI inticipate in the AGM through VU ting by electronic means are provided in th ng with the Notice convening the 41 <sup>st</sup> AGM (darhousing.com/agm_egm_notice.php an- ime.co.in. Site is also hereby given that pursuant to the et, 2013 ("Act") and the applicable rules frame rare Transfer Books of the Company will rem 23 to Saturday, 30 <sup>st</sup> December, 2023 (both da a Company. Insuant to the provisions of Section 108 of lanagement and Administration) Rules, 201 acurities and Exchange Board of India equirements) Regulations, 2015, the Member.	e conve ening he Con e applil der rea Suied b MD2/C of Ind Bl in th icility or C / QAV e Notici d on R provisi d there availat d on R provisi d there availat d there availat d there e conve (Listi rs are p e conve (Listi rs are p e conve coresent solution e ligibl mote e VM bu nave ar under under	ning AGM. 41" AGM ( ippany who: able provid d with Gen y the Minis IR/P/2022 a ("SEBI") s regard. M ily. M and the e of the AG is regard. M W. M and the e of the AG is regard. M who the on the v TA's webs bons of Sect under the F sed from S under the F sed from S under the F sed from S under the AG is of Sect under the F sed from S under the AG is of Sect under the F sed from S is view) for th the AG is of Sect under the F sed from S is view) for th the AG is of Sect under the F sed from S is view) for th the AG is of Sect under the F sed from S is view) for th the AG is of Sect under the F sed from S is view) for the the AG is of Sect under the F sed from S is view) for the the AG is of Sect under the F sed from S is view) for the the AG is of Sect under the F sed from S is view) for the the AG is of Sect under the F sed from S is view) for the the AG is of Sect under the F sed from S is view) for the the AG is of Sect under the F sed from S is view) for the the AG is of Sect under the F sed from S is view) for the the AG is of Sect under the F sed from S is view) for the the AG is of Sect under the F sed from S is of AG is of Net Help section S 6000. The	The Con on 8" De se email slons of t eral Circu f22 datec /62 datec along v fembers s process a GM. The vebsite o ite i.e. ht ice i.e. ht ice of the Register o e 20 of the face aturday, e purpose e 20 of the face aturday, e purpose e 20 of the face aturday, e purpose e 20 of the face aturday for Platfo d by them 2023 ("cu esday, 2 During t nodule sh GM throous remote e- hrough e- on or ser a shareho	npany has cember, 2 addresser he Compe- tiar No. 2// rporate A I May 05, vith any of can attend Annual R f Members and mann- the Compe- the Compe- the Compe- the Compe- tation 44 c d Disclo lity to cast sing elect orm. The v in the pa- ti-off date" <b>7" Decen</b> his period hall be disa geh VC/O voting an- voting sy AGM may d to cast i e-voting, voting ma- d an em id en sca	A loss ent index inde	r Sec.5 of S s, title and in ierests, guara- terests, guara- terests, guara- terests, guara- terests, guara- terests, guara- signed ("EARC") audit ("	nder (hereinafte ARFAESI Act, 2/ terests of Assign antees, pledges and EARC exerc being the Auth under the Secu st Act, 2002. In the Security Int ander section 13 , to repay the an the above, Notice com the publicatic detailed in the security Int ander section 13 , to repay the an the above, Notice com the publicatic detailed in the realization, pay y the said borrow aged to EARC be arme Of The Bcc ower (s)/Loan ALPA HARAKC orrower") & 2. N KCHAND HARI/ Sentoshumar Malla (Bortoshumar Malla (Bortoshumar 1390002756 Property:- All turu Sadan, Adn A LPI Ansagar No. 32 Hissa N at Bounded O 3y: Plot No. 11 over secured ass sks of the said 1 r The Act from the hout the prior wer in secured ass	rr referred as <sup>™</sup> E 002, EARC has 002, EARC has bises all is rights have vested in F isses all is rights referst (Enforcem a) (2) of The Act, nounts mentione (2) of The Act, nounts mentione (3) (2) (2) (2) (2) (2) (2) (3) (2) (2) (2) (2) (2) (2) (3) (2) (2) (2) (2) (2) (2) (2) (3) (2) (2) (2) (2) (2) (2) (2) (3) (2) (2) (2) (2) (2) (2) (2) (2) (3) (2) (2) (2) (2) (2) (2) (2) (2) (2) (2	ARC"). Pursuant to the assignme stepped into the shoes of the Assig to the financial assets along with un EARC in respect of the financial assets as the secure creditor. of the EdBwies Asset Reconstru- construction of Financial Assets an ere conferred under the Section 13 of the EdBwies Asset Reconstru- construction of Financial Assets an ere conferred under the Section 13 enonce again, to the Borrower(s) the amounts indicated herein belo- dite, from the date(s) mentioned De man agreement read with other doc, y for due repayment of the loan, the wer(s) respectively. Dermand Notice Date & Amount T Rs. 70,97,016.63/- (Rupees Seventy Lakhs Ninety Seven Thousand Sixteen and Sixty Three Paisa Only) as on 24.03.2023 & 24.03.2023 Parcel of property In Property bein "Balaji Heights", situated at VIII Date & Amount T Sato Sq.Ft Built Up Area, Constr age Shirgaon, Tal. Ambernath, mits of Kulgaon Badlapur Mu o. 6 Have Admeasuring Area 400 yr; Ptot No. 7 North By: Road We and to EARC as aforesaid, EARC for a do consequences. The aforesaid assets, whether by wa of EARC. Any person who contra ules made thereunder, shall be li	nt agreements, gnor and all the derying securi- sistance availed ction Company nd Enforcement 0 (12) of the Act (12) of the Act (12) of the Act (12) of the Act (13) of the Act (14) of the Act (15) of the Act (15) of the Act (15) of the assignments/writings, of following asset Details of the ments/writings, of following asset Housing Finance Limited g Fiat no, 506, lage- Navghar, UST SC -477 nal Capital & "inance Limited (12) and Capital & "inance Limited (12) and Capital & "inance Limited (12) and Capital & "inance Limited (15) and Cap
nsact the businesses, as set out in the Notice onnual Report along with the Notice com- ough electronic mode to the Members of th jstered with DP/RTA, in compliance with th t, 2013 ('the Act') and Rules framed thereun ay 05, 2022 and related general circulars is ICA') as well as circular No. SEB/HO/CFD/ Uied by Securities and Exchange Board plicable Circulars issued by MCA and/or SEI ricipate in the AGM through the VC/OAVM fa e instructions for joining the AGM through VU ting by electronic means are provided in th mg with the Notice convening the 41 <sup>th</sup> AGM ddarhousing.com/agm egm notice.php an ime.co.in. dice is also hereby given that pursuant to the t, 2013 ("Act") and the applicable rules frame are Transfer Books of the Company will rem 23 to Saturday, 30 <sup>th</sup> December, 2023 (both da c Company. rsuant to the provisions of Section 108 of anagement and Administration) Rules, 201 focurities and Exchange Board of India requirements) Regulations, 2015, the Member les on all resolutions as set forth in the Notic ting system ("e-voting") provided by Link Intin His of Members shall be in proportion to the uity share capital of the Company as on Frida e remote e-voting period commences on 9 23 and ends at 5.00 pm on Friday, 29 <sup>th</sup> 1 mibers may cast their votes on the Res nerwise Not barred from doing so, shall be r ing the AGM. a Members who have cast their votes by re end/participate in the AGM through VC/OA tes again. In case shareholders/ members is aliable at https://instavote.linkintime.co.in, alialbel at https://instavote.linkintime.co.in, a	e conve vening ne Con e applil der rea Sued b MD2/C MD2/C of Ind Bl in th cility or C / QAV e Notici availat d on R provisi d there availat d on R provisi d there availat d there availat d there e conv- cl (gaV the A v (Listi rs are p e conv- cl (gaV the A v) (Conv the A v) (	ning AGM. 41" AGM ( ippany who: able provid d with Gen y the Minis IR/P/2022 a ("SEBI") s regard. M ily. M and the e of the AG is regard. M W. M and the e of the AG is regard. M who the on the v TA's webs bons of Sect under the F sed from S under the F sed from S under the F sed from S under the AG is of Sect under the F sed from S under the AG is of Sect under the F sed from S is view) for th the AG is of Sect under the F sed from S is view) for th the AG is of Sect under the F sed from S is view) for th the AG is of Sect under the F sed from S is view) for th the AG is of Sect under the F sed from S is view) for the the AG is of Sect under the F sed from S is view) for the the AG is of Sect under the F sed from S is view) for the the AG is of Sect under the F sed from S is view) for the the AG is of Sect under the F sed from S is view) for the the AG is of Sect under the F sed from S is view) for the the AG is of Sect under the F sed from S is view) for the the AG is of Sect under the F sed from S is view) for the the AG is of Sect under the F sed from S is view) for the the AG is of Sect under the F sed from S is of AG is of Net Help section S 6000. The	The Con on 8" De se email slons of t eral Circu /62 datec /62 datec along v fembers i process a GM. The vebsite o ite i.e. ht ice i.e. ht ice of the register o e 20 of the nd Regul tions ar the faci 1" AGM u 'ote Platfo d by them 2023 ("cu esday, 2 During t nodule sh GM through e or to the be entitle regarding alvote e- on or ser a shareho housing	npany has cember, 2 addresser he Competition of the Compu- lar No. 2// rporate A I May 05, vi that no. 2// rporate A I May 05, vith any vi can attend and mann- Annual R f Members 23 <sup>o</sup> Decer to f 41 <sup>o</sup> AC he Competition the Competition of the Competition the Competition of the C	nise   unde     sent   inght     2023,   ty ini     sare   by tr     anies   The     2022   read     other   Des     sare   Si     anies   No     sanies   No     sanies   No     sanies   No     sanies   Si     anies   No     sanies   An     ber,   Itheir     itheir   Des     shed   Kno     dare   Reg     salso   Soc     sano   Soc     anual   If th     radia   to or o     cond   or o     salso   Soc     salso   Soc     salso   Soc     salso   Soc <td>r Sec.5 of S s, title and in ierests, guare lead ("EARC") audresignec lead ("EARC") audresignec lead ("EARC") audresignec with rule 3 o and Notice I tioned below onnection win n 60 days fire r interest as avyment and/c y, executed to been mortgy N. Co-Born 1. Mr. ("B HARA LAI cription Of the 5th Floy yander- (E), 1) Mr. Sant Elagundule Rajita' Elagundule Cription Of wh As Sadg culture Lan istration Dir ring Survey Sq. Mtrs. A tel Borrt rely at the ri libited unde therwise with ravention o</td> <td>nder (hereinafte ARFAESI Act, 2/ terests of Assign antees, pledges and EARC exerci- being the Auth under the Secu st Act, 2002. In f the Security Int ander section 13, to repay the an th above, Notice som the publicatic detailed in the er realization, expany the and the Auth ander section 13, to repay the an the above, Notice som the publicatic detailed in the er realization publicatic detailed in the er realization of the Bc power (s)/Loan. ALPA HARAKCC orrower'') &amp; 2. N KCHAND HARI/4 V: LMUMOTU0000 LMUMOTU0000 LMUMOTU0000 Property: All 1 vaita &amp; Distri oshkumar Malla (Borrower) 2) M Santoshkumar 1390002756 Property: All Urus Sadan, Adn d Lying And st. Ulhasnagar No, 32 Hissa N d Sunded O By: Plot No. 11 over schall fail ve secured as: sks of the said 1 r The Act from t hout the prior w</td> <td>r referred as "E 002, EARC has 002, EARC has lises all its rights have vested in E sises all its rights referst (Enforcem 3 (2) of The Act, nounts mentione 3 (2) of The Act, nounts mentione 4 (2) of The Act, nounts mentione 6 (2) of The Act, nounts mentione 6 (2) of The Act, nounts mentione 6 (2) of The Act, nounts mentione 7 as a security wer(s). As security by the said borro portower(s)/ Account Numi CHAND HARIA Mirs. DIMPLE A ("Borrower") 000054044 &amp; 0055587 The Piece and p ing known as ct Thane. Aga Thousand neasuring Abou On 30-10-2023 The Piece And neasuring Abou On 30-10-2023 The Piece And neasuring Abou On 30-10-2023 The Piece And neasuring Abou On 31 to an the Act or R vitten consent of of the Act or R vided under the</td> <td>ARC"). Pursuant to the assignme stepped into the shoes of the Assig to the financial assets along with un FARC in respect of the financial ass as the secured creditor. of the Edelweiss Asset Reconstru- construction of Financial Assets at are conferred under the Section 13 of the Edelweiss Asset Reconstru- construction of Financial Assets at ere conferred under the Section 13 calling upon the following borrower d in the respective Demand Notice on once again, to the Borrower(s) the amounts indicated herein belo- tice, from the date(s) mentioned be an agreement read with other docu y for due repayment of the Ioan, the wer(s) respectively. Demand Notice Date &amp; Amount T Rs. 70,97,016,63/- (Rupees Seventy Lakhs Ninety Seven Thousand Sitem and Sixty Three Paisa Only) as on 24.03.2023 &amp; 24.03.2023 arccel of property In Property belin "Balaji Heights", situated at Vill Demand Notice Date &amp; Amount T Rs. 70,97,016,63/- (Rupees Forty Lakhs Thirty Six Nine Hundred Eighty ge Only as on 3 &amp; October 30 2023 Parcel Of Flat No, 7, 1st Floor, 1 580 Sq.Ft Built Up Area, Constr Buits Of Kulgaon Badlapur Mu o, 6 Have Admeasuring Area 400 to costs and consequences. The aforesaid assets, whether by wa of EARC Any person who contra ules made thereunder, shall be il Act.</td> <td>nt agreements, gnor and all the derlying securi- sistance availed ction Company nd Enforcement (12) of the Act for has issued r(s) of Assignor issued to them. to pay EARC, to pay EARC, to pay EARC, to pay EARC, following asset Details of the rust &amp; Assignor EARC TRUST SC – 418 &amp; Edelweiss Housing Finance Limited g Flat no. 506, lage- Navghar, RUST SC -477 nal Capital &amp; inance Limited r Known as pusing Finance Limited r SC - 418 &amp; Edelweiss Housing Finance Limited r Known as pusing Finance Secource of the finance r State of the finance r</td>	r Sec.5 of S s, title and in ierests, guare lead ("EARC") audresignec lead ("EARC") audresignec lead ("EARC") audresignec with rule 3 o and Notice I tioned below onnection win n 60 days fire r interest as avyment and/c y, executed to been mortgy N. Co-Born 1. Mr. ("B HARA LAI cription Of the 5th Floy yander- (E), 1) Mr. Sant Elagundule Rajita' Elagundule Cription Of wh As Sadg culture Lan istration Dir ring Survey Sq. Mtrs. A tel Borrt rely at the ri libited unde therwise with ravention o	nder (hereinafte ARFAESI Act, 2/ terests of Assign antees, pledges and EARC exerci- being the Auth under the Secu st Act, 2002. In f the Security Int ander section 13, to repay the an th above, Notice som the publicatic detailed in the er realization, expany the and the Auth ander section 13, to repay the an the above, Notice som the publicatic detailed in the er realization publicatic detailed in the er realization of the Bc power (s)/Loan. ALPA HARAKCC orrower'') & 2. N KCHAND HARI/4 V: LMUMOTU0000 LMUMOTU0000 LMUMOTU0000 Property: All 1 vaita & Distri oshkumar Malla (Borrower) 2) M Santoshkumar 1390002756 Property: All Urus Sadan, Adn d Lying And st. Ulhasnagar No, 32 Hissa N d Sunded O By: Plot No. 11 over schall fail ve secured as: sks of the said 1 r The Act from t hout the prior w	r referred as "E 002, EARC has 002, EARC has lises all its rights have vested in E sises all its rights referst (Enforcem 3 (2) of The Act, nounts mentione 3 (2) of The Act, nounts mentione 4 (2) of The Act, nounts mentione 6 (2) of The Act, nounts mentione 6 (2) of The Act, nounts mentione 6 (2) of The Act, nounts mentione 7 as a security wer(s). As security by the said borro portower(s)/ Account Numi CHAND HARIA Mirs. DIMPLE A ("Borrower") 000054044 & 0055587 The Piece and p ing known as ct Thane. Aga Thousand neasuring Abou On 30-10-2023 The Piece And neasuring Abou On 30-10-2023 The Piece And neasuring Abou On 30-10-2023 The Piece And neasuring Abou On 31 to an the Act or R vitten consent of of the Act or R vided under the	ARC"). Pursuant to the assignme stepped into the shoes of the Assig to the financial assets along with un FARC in respect of the financial ass as the secured creditor. of the Edelweiss Asset Reconstru- construction of Financial Assets at are conferred under the Section 13 of the Edelweiss Asset Reconstru- construction of Financial Assets at ere conferred under the Section 13 calling upon the following borrower d in the respective Demand Notice on once again, to the Borrower(s) the amounts indicated herein belo- tice, from the date(s) mentioned be an agreement read with other docu y for due repayment of the Ioan, the wer(s) respectively. Demand Notice Date & Amount T Rs. 70,97,016,63/- (Rupees Seventy Lakhs Ninety Seven Thousand Sitem and Sixty Three Paisa Only) as on 24.03.2023 & 24.03.2023 arccel of property In Property belin "Balaji Heights", situated at Vill Demand Notice Date & Amount T Rs. 70,97,016,63/- (Rupees Forty Lakhs Thirty Six Nine Hundred Eighty ge Only as on 3 & October 30 2023 Parcel Of Flat No, 7, 1st Floor, 1 580 Sq.Ft Built Up Area, Constr Buits Of Kulgaon Badlapur Mu o, 6 Have Admeasuring Area 400 to costs and consequences. The aforesaid assets, whether by wa of EARC Any person who contra ules made thereunder, shall be il Act.	nt agreements, gnor and all the derlying securi- sistance availed ction Company nd Enforcement (12) of the Act for has issued r(s) of Assignor issued to them. to pay EARC, to pay EARC, to pay EARC, to pay EARC, following asset Details of the rust & Assignor EARC TRUST SC – 418 & Edelweiss Housing Finance Limited g Flat no. 506, lage- Navghar, RUST SC -477 nal Capital & inance Limited r Known as pusing Finance Limited r SC - 418 & Edelweiss Housing Finance Limited r Known as pusing Finance Secource of the finance r State of the finance r

Ē

Jilc j it he tor lso No

d/bit ser गर्यालय: आयसीआयसीआय बँक लि., तळमजला, आकृती केंद्र, एमआयडीसी, त एक्सचेंज जवळ, आकृती स्टार समोर, अंधेरी पूर्व, मुंबई– ४०००९३.

#### वना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई– लिलाव [नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा ]

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना

यनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम लिलाव विक्री सूचना.

ण जामीनदार योना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता ज न अत्याप्रधार पाया पूर्वा प्रवेश वर्ष आहे का व्यत्त केंग्रा केंग्रा केंग्रा केंग्रा केंग्रा केंग्रा केंग्रा के इस्ल्यात आली असुन, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी जे आहे ते आहे ''आणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे होणार आहे, त्याचे तपशील खाली

ही असल्यास झात बोजासह तारण मत्तेचा तपशील	थकबाकी रक्कम र	आरक्षित मूल्य (₹). इसारा अनामूत ठेव	मालमत्तेच्या परीक्षणची लारीख आणि वेळ	ई–लिलाव तारीख आणि वेळ
(利)	(डी)	(ई)	(एफ)	(जी)
२०४, १२वा मजला, बी विंग, वेरार अव्हेन्यू डी १ ए आणि बी प्रियल व्हिलेज डोंगरे, ता. वसई, चम), जि. पालघर– ४०१३०३. क्षेत्र- ३९.८१ चौरस मीटर	्र ४४,४६,१३०/- (दि. नोव्हेंबर २९, २०२३ पर्यंत)	₹ 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2	जानेवारी ०१, २०२४ संकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत	जानेवारी १९, २०२४ सकाळी ११:०० पासून

Link- https://disposalhub.com) मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या रण्यात येईल, तारणदार/नोटीसी यांना दि. जानेवारी १८, २०२४ रोजी सकाळी ०५.०० ासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तावरील

आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ ४०००९३ यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा) दि. जानेवारी १८, २०२४ रोजी भाणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत **दि. जानेवारी १८, २०२४** या पैसे भरल्याच्या प्राव्यासाठी बँक पोचसह– डीडीची स्कॅन केलेल्या ईमेजसह सादर करणे । बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकृत निविदा मिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी, मिटड, लवल ३-५, ७४ टक्ना पीक, साख गेट कमाक ठर, सभार, मराल एनजायकसा, बारी १८, २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी सांदर करता येतील. बयाणा रक्कम ''आयसीआयरीआयर्बेक लिमिटेड'' यांच्या नावे मुंबई येथे देय सादर करावा. किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क ८०३१/८४५४०८९३५३/ ९००४३९२४१६ वर संपर्क करा. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, २, ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड,

तदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे. ली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकान्यांकडे राखीव आहे.

ग, www.icicibank.com/n4p4s

प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड

सहकारमुर्ती गोपीनाथ शिवराम पाटील भवन पारसिक नगर, कळवा, ठाणे-४००६०५, महाराष्ट्र. री बॅंक लि. फोन नं.-०२२-२५४५६५००/६५३७ मागणी नोटीस रजि./पोष्ट/एडी

शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सेक्युरिटी इंटरेस्ट Fट २००२ च्या कलम १३ (२) अन्वये सुचना

यादगि	री						कर्ज	दार	
ाजवळ,	पद्मानग	र, ता. 1	भेवंडी,	লি. তাণী	-४२१	३०२.	जागि	मनदार	100000000000000000000000000000000000000
भवंडी,	ठाणे- ४	२१३०२		reserver 11					
							जा।	मेनदार	

विन कणेरी पद्मानगर, दिपिका बारजवळ, भिवंडी, ठाणे - ४२१३०२.

। मानसरोवर सोसायटी, वरलदेवी रोड, भिवंडी-४२१३०२.

क असा उल्लेख) जीची शाखा भिवंडी येथे असुन त्यांनी वरील क्र.१ यांना दि.०७/०२/२०१८ च्या र्तीवर रु. २५,००,०००/-(रु. पंचवीस लाख मात्र) टर्म कर्ज मंजूर केले आणि आम्ही आमच्याव्दारे पुरुन त्या अंतर्गत थकीत रकमेचा तपशिल खाली देत आहोत.

विधेचा प्रकार	मंजूर मर्यादा	थकबाकी रक्कम	दि. ३०/११/२०२३
टर्मकर्ज	रू. २५,००,०००/-	रु. १२,६०	,९३८.००

तर्गत खालील मालमत्ता तारणाने सुरक्षित केल्या आहेत. शल)

शनरी २) घर नं. १०२४, एकूण २०० चौ.यार्ड समतुल्य १८०० चौ.फुट, सर्व्हे नं. २४, हिस्सा नं. री, नोंदणी उपजिल्हा भिवंडी, जि. ठाणे श्री. वेंकटेश यादगिरी सब्बानी यांच्या मालकीचे. ३) फ्लॅट समतुल्य ५८.०८ मी. कार्पेट, ओपन टेरेस एरीया ४० चौ.फुट बिल्डींग नं. बी-२, जय मानसरोवर सर्व्हे नं. १५, हिस्सा नं. १, (पार्ट) व सर्व्हे नं. २२, फेणे गाव, तालुका व नोंदणी उपजिल्हा भिवंडी, णि सौ. वनिता वेकटेश सब्बानी यांच्या मालकीचे. ४) बिगर शेत जमिन सर्व्हे न. २४, हिस्सा न. ता. व नोंदणी उपजिल्हा भिवंडी, जि. ठाणे १५० चौ.यार्ड समतुल्य १२५.४६ चौ.मी. त्यावरील घराचे वन कणेरी, एकण १३५० चौ.फट, सौ. वनिता वेंकटेश सब्बानी यांच्या मालकीचे

# PODDAR

पोददार हाऊसिंग अँड डेव्हलपमेंट लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: युनिट नं. ३-५, नीरु सिल्क मिल्स, मध्रादास मील कंपाऊंड, लोअर परळ (पश्चिम), मुंबई-४०० ०१३ दूरध्वनी: ०२२-६६१६४४४४. सीआवएन: एल५१९०९एमएच२९८२पीएलसी१४३०६६ ई--मेल: cs.team@poddarhousing.com

। वेबसाईट: poddarhousing.com

याद्वारे सूचना देण्यात येते की, पोद्दार हाऊसिंग अँड डेव्हलपमेंट लिमिटेडच्या सभासदांची ४१ वी वार्षिक भावत पुरमा देपना भाषा, गर्भा के जानक सर्वसाधारण समा ('एवीएस') शतिनार, ३० डिसेंबर, २०२३ रोजी दु. ०३,००० वा. व्हिडिओ कॉन्फरन्स (''ब्हिसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत एजीएम निमंत्रणाच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी होईल, कंपनीने कंपनी अधिनियम, २०१३ ानमत्रणाच्या सूचनत माइलल कामकोज करप्यासाठा हाश्त. कंपनीन कंपनी आधीनवम, २०१३ ('आधिनियम') च्या प्रयोज्य तत्तुदी आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाने (''एमसीए') जारी केलेले ०५ मे, २०१२ चे जनरल सर्म्युलरा फ्र. २/२०२२ आणि संबंधित जनरल सर्वयुलर्त तसेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') ने जारी केलेले ०५ मे, २०२२ दिनांकित सर्व्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/रसिप्यड्यार/पी/२०२२/६१ त्यासह ह्या बाबतीत एमसीए आणि/किंवा सेबीने जारी केलेली अन्य कोणतीही प्रयोज्य सर्क्युलर्स यांच्या अनुपालनांत ज्यांचे ई-मेल ॲंड्रेसेस डीपी/आरटीएकडे नोंदवले असतील अशा कंपनीच्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात (डिसेंबर, २०२३ रोजी ४१ व्या एजीएम निमंत्रणाच्या सूचनेसह वार्षिक अहवाल पाठवला आहे. सभासद फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएमला हजर राहन सहभागी होऊ जनतात

भागभाम ब्हौसी/ओएब्हीएम मार्फत एजीएममध्ये सामील होण्यासाठीचे निर्देश आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाची प्रक्रिया आणि पध्दत एजीएमच्या सूचनेत दिली आहे. ४१ वी एजीएम निमंत्रणाच्या सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट <u>poddarhousing.com/agm\_egm\_notice.php</u> वर आणि

यात्र अध्यात जनाव जन्मात्र <u>प्रयात्र प्रयात्र कार्यक्रा क्या का स्वार्थ्य का स्वार्थ्य का स्वार्थ्य कार्यक्रा का स्वार्थ्य आहे.</u> आरटीएची बेबसाईट म्हणजेच https://instavole.intime.co.in वर उपलच्घ आहे. चया दार्तु दी स्वार्य देखील देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या कलम ९१ च्या तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले प्रयोज्य नियम यास अनुसरून कंपनीच्या ४१ व्या एजीएमच्या कारणास्तव कंपनीच्या सुभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके श्रीनिजार, २३ डिसेंबर, २०२३ पासून शनिवार, ३० डिसेंबर, २०२३ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील.

अधिनियमाच्या कलम १०८ च्या तरतदी आणि सुधारित कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लीगेशन्स अँड रिप्रेच प्रित्ता रिक्वायरमेंट्स) रेखुलेशन्स, २०१५ च्या रेखुलेशन ४४ ला अनुसरून समासदांना इन्स्टाव्होट इत्त्टरफॉर्म मार्फत लिंक इनटाईमने पुरवलेल्या इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीमचा वापर करून ४१ व्या एजीएम निमंत्रणाच्या सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर त्यांची मते देण्याची सुविधा ('ई-व्होटींग') पुरवण्यात आली आहे. समासदांचे मतदान अधिकार शुक्रवार, २२ डिसेंबर, २०२३ (''कट-ऑफ डेट'') रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भाडवलात त्यांनी धारण केलेल्या समभागांच्या प्रमाणात असतील.

प्रमाणात अल्ताल. रिमोट ई-व्होटींग कालावधीची सुरूवात बुधवार, २७ डिसेंब, २०२३ रोजी स. ९.०० चा. होईल आणि शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३ रोजी सं. ५.०० चा. संपेल. ह्या कालावधीत, समासद इलेक्ट्रॉनिक पध्दतीने त्यांचे मत देऊ शकतात. त्यानंतर रिमोट ई-व्होटींग मॉड्युल निष्क्रिय केले जाईल. असे सभासद, जे व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये हजर असतील व ज्यांनी रिमोट ई-व्होटींगमार्फत ठरावांवर त्यांची मते दिली नसतील आणि त्यांना तसे करण्यास मनाई केली नसेल ते एजीएममध्ये ई-व्होटींग सिस्टीममार्फत मत देण्यास पात्र असतील

ज्या सभासदानी एजीएम पूर्वी रिमोट ई-व्होटींगने त्यांची मते दिली असतील ते सुध्दा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर/सहभागी होऊ शकतात परंतु ते पुन्हा त्यांजी मते देण्यास हक्कदात स्वतील जा मार्फत एजीएमला हजर/सहभागी होऊ शकतात परंतु ते पुन्हा त्यांजी मते देण्यास हक्कदात स्वतील. जर भागधारात्र/सभासद याना ई-व्होटींग संदर्भात कोणत्याही शंका असतील तर ते हेल्प सेक्शन अंतर्गत https://instavote.linkinintime.co.in वेथे उपलब्ध फ्रिक्वेंटली आस्वड क्वेरचन्स ('एफएक्युज') आणि इन्स्टाव्होट ई-व्होटींग मॅन्युअल पाहू शकतात किंवा instavote@linkinintime.co.in वर एक जातन इत्त्वान्श्वत ३न-१वटान नाखुजरा सद् राज्यामा गणना ॥ष्ठाव,गणवखुणाणमामामास्टित्या व एक ई-मेल पाठवू शकतात किंवा दू: ०२२ ४९१८६००० वर संपर्क साघू शकतात. मागधारक <u>cs.team@poddarhousing.com</u> येथे कोणत्याही चौकशीकरीता कंपनीशी सुघदा संपर्क साधू शकताते.

		, τ	गेददार हाऊसिंग	अँड डेव्हलपर्मट	लिमिटेडसाठी
	회원은 이상이다.	+ ^ +	NIM	N-1-1	सही/-
		VAV	13HA	<b>N</b> II	हरुन मन्सुरी
ठिकाण: मुंबई		1, "Ji	- 1 -		
दिनांक: ८ डिसे	बर. २०२३	101	12/2	0)	कंपनी सेक्रेटरी
		IVL	101	~	이 아무 아무가 가장 부분한 것
			V-	~	

पेगासस ॲसेटस् रिकन्स्ट्रवशन प्रायव्हेट लिमिटेड ५५–५६, ५ वा मजला, फ्री प्रेस हाऊस, नरिमन पॉईट, मुंबई–४०० ०११. फोन क्र. : ०२२ ६१८८ ४७००.

ASUS ई--मेल: sys@pegasus-arc.com युआरएल: www.pegasus.arc.con ई लिलाव द्वारे विक्री करिता जाहीर सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोसेमेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ ला सह वाचत सिक्युरिटायझेशन अंड रिकन्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अंड एन्फोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मिळकतींची विक्री.

इटरस्ट अक्ट, २००२ आता स्थापा मध्यकाता प्रभाव स्थापा मध्यकाता प्रभाव सर्वसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार, सह नकर्जदार आणि गहाणवटदार यांजा याद्वारे सुचना देण्यात येते की, खालील नमूद स्थावर मिळकती ह्या सरफेसी ॲक्ट, २००२ च्या तरतुदीअन्वये दिनांक ३१.०३.२०२१ रोजीच्या अभिहस्तांकन कराराद्वारे रत्ना**कर बैंक लि. (आरबीएल)** द्वारे त्यातील तारण हितसंबंधासह खालील नमूद कर्जदाराची थकबाकी अभिहस्तांकित केलेल्या अशा पेगासस ग्रुप थर्टी नाईन ट्रस्ट- 1 (पेगासस) चे ट्रस्टी म्हणून त्यांच्या क्षमवेत कृती करणाऱ्या पागसस ॲसेट्स् रिकन्स्ट्रक्शन प्रायकेट तिसिरेड अशा तारण धनकॉकडे गहाण/प्रभाति आहेत, ज्या सर्व ज्ञात आणि श्वात दायित्वांसह ''वे आहे जेथे आहे'', ''वे आहे जसे आहे'' आणि ''वे काही आहे तेथे आहे'' तत्त्वानेसरफैती ॲक्ट आणि त्यामधील नमूद नियमच्या तरतुदी अन्वचे विकण्यात येणार आहे.

प्राप्तानुरुप्तका अपर आज्य (जाववार) नृद्धा गंथन थ्या प्रयुप्त जनवन विवाध वना प्रयाप्त पेगासंसच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खालील उद्घेखित तारण मता असलेल्या स्थावर मिळकतीचा सरफैसी ॲक्ट आणि त्यामधील नमूद नियमच्या तरतुदीअन्वये १८.०७.२०२३ रोजी प्रत्यक्ष कब्जा घेतला. लिलावाचा तपशिल खालीलप्रमाणेः

कर्जदार, सहकर्जदार आणि गहाणदारांचे नाव	ए) मे. जी के इंटरनॅशनल (कर्जवर) बी) श्री. ठाकूर मुलानी (सह-कर्जवर) सी) सौ. नीलम ठाकूर मुलानी (सह-कर्जवर)				
तारण मत्ता विक्री करण्याकरीता उर्वरीत धकीत:	१०.०९.२०२१ रोजीस ह. ४,०३,८३,३३५.६१ (रुपये चार करोड तीन लाख व्याऍशी हजार तीनशे पस्तीस आणि पैसे एकसष्ट मात्र) अधिक सांपार्थ्विक दराने व्याज आणि प्रदान आणि चसुलीच्या तारखेवर्यंत ११.०९.२०२१ रोजीपासून त्यावरील परिव्यय, प्रभार आणि खर्च				
स्थावर मिळकतीचे वर्णन	सिळकत मालकीचे आणि गहाण द्वारे: सी. नीलम ठाकूर मुलानी रहिवासीत फ्लॅट क. ३७/बी आणि ३७/सी, १३ वा मजला, डी इमारत, कोनके इंद्रप्रस्थ सीएचएसल नावे, सवौंदय नगर, जैन मंदिर रोड लगत,				